

30<sup>TH</sup> May, 2023

AILL/BSE-225/2022-23

To,

The Corporate Relations Department, Bombay Stock Exchange Limited, PJ Tower, Dalal Street, Fort, Mumbai-400 001. <u>Scrip Code: 530889</u>

Dear Madam/Sir,

## SUB: COMPLIANCE UNDER REGULATION 47 OF THE SEBI (LISTING OBLIGATIONS AND DISCLOSURE REQUIREMENTS) REGULATIONS, 2015, NEWSPAPER PUBLICATION – FINANCIAL RESULTS-31<sup>ST</sup> MARCH, 2023

Pursuant to the provisions of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the newspaper publication of the Extract of Audited Financial Results (Standalone & Consolidated) for the year ended March 31, 2023, published on Tuesday, May 30, 2023 in the following newspapers:

### 1. News Hub (English)

2. Pratahkal (Marathi)

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For and On Behalf of the Board Alka India Limited

Satish Ramswaroop Panchariya Managing Director DIN: 00042934

 Regd. Office: Unit No. 102, 1<sup>st</sup> Floor, Morya Landmark II, Near Infinity Mall, New Link Road, Andheri (W), Mumbai - 400 053. CIN : L99999MH1993PLC168521 GST No.: 27AABCA6702F1Z2
 Tel.: No.: 022 - 4972 0369 Website: www.alkaindia.in Email id: alkaindia@gmail.com

# **5** TUESDAY, 30 MAY 2023

# Introduction and withdrawal of Rs 2,000 note cast doubt on integrity, stability of India's currency: Chidambaram

#### Mumbai:

Senior Congress leader P Chidambaram on Monday said the introduction of Rs 2,000 note and its subsequent withdrawal have cast doubt on the integrity and stability of the Indian currency.Addressing a press conference here, the former Union finance minister said the key economic indicators are pointing downward and there is low confidence that the economy will reach the high growth path.He also said the situation in Manipur, where recent ethnic clashes have claimed more than 75 lives, was alarming and questioned the continued silence of Prime Minister NarendraModi Governance and policies in a secular, democratic

country must give rise to a tide that will lift all boats. In that view, the NDA government has totally failed in the last nine years, he said.What is worse is that the government does not

even make an effort to correct its mistakes and govern for all the people, he said.The Reserve Bank of India recently announced withdrawal of Rs 2000 notes from circulation and asked people to deposit it in banks or get it exchanged by September 30."The thoughtless - some would even say foolish introduction of the Rs 2,000 note (which the people shunned) and the mortifying spectacle of withdrawing the note have cast doubt on the integrity and stability of India's currency,"



Chidambaram said.The first three quarters of 2022-23 recorded growth rates of 13.2, 6.3 and 4.4 per cent, a declining trend. The present situation is a far cry from the average of nine per cent growth rate that marked the boom years between 2004 and 2009, he said. The Indian economy is growing modestly at a muchreduced pace facing serious issues of unemployment, inflation, widening inequalities and stumbling welfare

programmes, he said.'The opposition is compelled to raise very serious questions about raging unemployment, persistent inflation, widening inequalities and stumbling welfare programmes. The all India

unemployment rate is, currently, 7.45 per cent and the labour force participation rate is about 48 per cent. Prices are elevated and people are consuming less,' Chidambaram said. The Congress leader alleged that under the NDA government, freedom of speech and expression of citizens has been severely curbed through

# KCD Industries India Ltd'sRs. 48.85 crores Rights Issue to open on May 31st 2023

Mumbai ,Sachin Murdeshwar: Highlights:-

\*Funds raised through the rights issue will be used to working meet capital requirements for the company's business activities and general corporate purposes

\*The rights entitlement ratio for the proposed rights issue is 19:7; 19 rights equity shares of Rs. 1/- each for every 7 equity shares of Rs.1/- each held by the equity shareholders

\*Company had fixed May 19th 2023 as record date for the purpose of determining the equity shareholders entitled to receive the rights entitlement in the rights issue

\*Shareholders will have to pay 25% - Rs. 4.50/- per share on Rights Issue application and remaining 75% - Rs. 13.50/- per share on one or more calls as decided by the board

\*Founded in 2007 by Mr.



Mr. Rajiv Darji, Managing Director & CFO "KCD Industries India Ltd"

board. Last date for On-market Renunciation of Rights Entitlements is 9th June, 2023.Commenting on the development, Mr. Rajiv Darji, Managing Director & CFO, KCD Industries India Ltd said, "Company has taken important strategic initiatives in the recent past with a focus to expand our footprints. Company has a vision to become one of the competitive Infrastructure company in time, by leveraging technology India, in next five years, by consistently implementing Value Engineering Services towards the construction engineering design by providing creative required services Infrastructure for the development of real estate industries. We are confident that after the proposed rights issue, we will be able to execute our growth strategy in manner that creates а exponential value for all stakeholders. Proceeds of the issue will further strengthen company's balance sheet and help fund its strategic growth initiatives."Company received Rs. 23.82/- croreorder for water supply project, Meerut (UP).Company has received work order for implementation of various rural water supply project in the Meerut district in the state of Uttar Pradesh for the Second cover agreement of 38 Village of Phase-2 Scheme Under JalJeevan Mission & Water & Sanitation State Mission. Lucknow-Uttar amounting Pradesh to Rs.23.82/- Crores

share from Rs. 0.19/- per share a year ago. With an EPS of Rs. 1.62 the company is currently trading at an attractive price to earnings of Rs. 14.01/- crore. Incorporated in 2007, KCD Industries Ltd is in the business of real estate and construction. It has also expanded into Décor, Infra, Printing, Hospitality and Automobiles sectors in past. The Company has emerged as a leader in the end-to-end construction services for Residential, Commercial & Institutional Buildings, within a short span. The Company constructs high-rise buildings, gated communities & other buildings such as car park, corporate offices and infra, construction projects. The Company has a predominant presence in the Mumbai metropolitan The region. Company, in a short span of & client relations has been able to book orders worth more Rs 210/million than comprising several Projects. The promoters have extensive experience, track record & command a vital position in the construction industry. Company is debt free and has a reserve of Rs. 2.73/- crores on its books, with the upcoming right issue the capitalisation of the company will be enhanced and is expected to give robust quarters ahead. Promoter Group holding in the company is 48.71% as on 31st March 2023. For the guarter ended December 2022, company reported sales of Rs. 73/- lakh and Net Profit of Rs. 71/- lakh. KCD Industries proposes to the latest invest in Infrastructure. tools. & construction technologies which will enable us to complete projects more efficiently in timely manner & accuracy. with greater Emerging as a niche player in building the high-rise construction market, KCD is planning to expand in all metros of India. KCD Industries plans for expansion its business in constructions of bridges & other relevant Infra-Development projects through strategic partnerships. Company offers support on MEP solution. complete Company has a high level of specialization & ability to successfully adapt modern technologies which it employs in all its projects on the field and also in its offices as support software for execution and management of projects.

intimidation and slapping of false cases. TheBharatiyaJanata Party (BJP) and/or its affiliated organisations have fuelled these trends with hyper-nationalism, vigilantism, religious intolerance, vandalism,

**STATES** 

hate speeches and extra-judicial actions, he charged, adding that "bulldozer justice has replaced natural justice."'We are pained and shocked that the leadership of the NDA government has

remained silent while the situation in the country has deteriorated year after year," he said. Chidambaram also said the outcome of the recently held Karnataka Assembly elections demonstrated how wrong

the prime minister, his government and his party were in their assessment of the political and social situation of the state. The Congress returned to power in Karnataka after a gap of five years by defeating the BJP.

**NEWS HUB** 

## Alka India Limited CIN: L999999MH1993PLC168521

Regd.Office: Unit No 102, Morya Landmark II, New Link Road, Near Infinity Mall, Andheri (W), Mumbai -400053.

S.		Sta	tement of C	onsolidated	Audited Res	ults	St	atement of S	tandalone A	udited Resu	lts
No.	Particulars	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended	Quarter Ended	Quarter Ended	Quarter Ended	Year Ended	Year Ended
		31 March	31 December	31 March	31 March	31 March	31 March	31 December	31 March	31 March	31 Marc
		2023	2022	2022	2023	2022	2023	2022	2022	2023	2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited
I I	Revenue from Operations	-	-		-	-					
II	Other income	18.65	7.50	-	18.65	10.29	18.00	-		18.00	9.6
III	Total Income (I+II)	18.65	7.50		18.65	10.29	18.00		-	18.00	9.
N	Expenses										
	Changes in inventories of finished goods, Stock-in-Trade and Work-in-progress	-	-	-	-	-					
	Employee benefits expense	2.10	0.30	-	2.40	1.86	2.40	0.60	0.30	2.40	1.:
	Finance costs	-	-	-	-	-					
	Depreciation and amortisation expense	-	-	-	-	-					
	Other expenses	7.00	5.22	33.55	16.23	20.92	15.66	4.85	9.23	15.66	19.
	Total Expenses (IV)	9.10	5.52	33.55	18.63	22.78	18.06	5.45	9.53	18.06	21.
V	Proft/(Loss) before exceptional items and tax (IIII-IV)	9.55	1.98	(33.55)	0.02	(12.49)	(0.06)	(5.45)	(9.53)	(0.06)	(11.
VI	Exceptional items	-	-	-	(231.97)	-		(231.97)		(231.97)	
VII	Profit(Loss) after exceptions items and tax (V-VI)	9.55	1.98	(33.55)	(231.95)	(12.49)	(0.06)	(237.42)	(9.53)	(232.03)	(11.5
VIII	Tax expenses:	(1.10)	-	1.29	-	1.10			1.10		
	(1) Current tax	-	-	-	-	-					
	(2) Deferred tax	(1.10)	-	1.29	-	1.10			1.10		1
X	Profit (Loss) for the period	10.65	1.98	(34.84)	(231.95)	(13.59)	(0.60)	(237.42)	(10.63)	(232.03)	(12.6
Х	Other Comprehensive Income	•	-	-	-						
XI	Total Comprehensive Income for the period/year (IX + X) Comprising Profit (Loss) for the period	10.65	1.98	(34.84)	(231.95)	(13.59)	(0.60)	(237.42)	(10.63)	(232.03)	(12.6
XII	Paid up Equity Share Capital (face value Rs 1 each, fully paid)	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343.98	6,343
XIII	Earning per equity share of Rs 1/- each										
	(1) Basic	0.00	0.00	(0.01)	(0.04)	(0.00)	0.00	(0.04)	0.00	(0.04)	0.
	(1) Diluted	0.00	0.00	(0.01)	(0.04)	(0.00)	0.00	(0.04)	0.00	(0.04)	0.

The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant

As per the requirements of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in single business segment. The search was conducted by the Income Tax Department u/s 132 in the office premises of the Company during the financial year 2019-20. The company has disputed Income Tax demand of Rs. 211.13 Lakhs Against the order passed u/s 143(3) r.w.s.153A/143(3) for the AY 2014-15 to 2020-21. The company has filed appeal before CIT (Appeal) for said disputed demand for respective

6 The company name in the list of shell companies (Vide SEBI on its letter bearing no. SEBI /HO/ISD/OW/P/2017/18183 dated August 7, 2017). Exchanges had initiated a process of verifying the credentials / fundamentals of the company through exchange. Exchanges had appointed an auditor to conduct audit of the company to verify its credentials/fundamentals." Accordingly, the forensic auditor has been appointed to conduct forensic audit and audit process is in progress.

Satish Panchariya Managing Director DIN: 00042934

	Registered Office : U	,	ormerly Kno CIN: L	wn as K SE 22100MH199 Floor, Morva	RA SERA L 5PLC092438	IMITED)	ndheri (W). N	lumbai-40005	3		
	Tel: 022 40427600/		x: 022 4042	7601 Web:	www. kseras	sera.com En		erasera.con	ı		(₹ in Lacs)
S. No.	Particulars	Standalone Audited Financ Quarter ended on				ncial Results Consolidated Audited Year ended on Quarter ended on					nded on
		31.03.2023 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)			31.12.2022 (Unaudited)	31.03.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)	31.03.2022 (Audited)
(a) (b)	Revenue from Operations Net Sales Other operating Income Total Income (a+b) Expenditure	(3.62) (3.62)	-	-	-	-	73.52 287.78 <b>361.3</b>	226.58 3.62 <b>230.20</b>	35.62	737.65 309.42 <b>1047.07</b>	44.59 50.93 <b>498.52</b>

Notes

Place : Mumbai

Date : 29.05.2023

rules issued thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable. The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 29th May 2023. The Consolidated results include the financial result of an Indian Subsidiary Vintaze (Fze) India Private Limited.

Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period

Rajiv Darji, KCD Group has emerged as a leader in the end-to-end construction services for Residential. Commercial. Institutional Buildings & Infra- Construction Industry within a short span

Mumbai, May 29, 2023: KCD Industries India Ltd one of leading and Infrathe Company Construction for Commercial & Residential. Institutional Buildings is scheduled to open its Rs. 48.85/- crore rights issue on May 31st 2023. The funds raised through the issue will be utilized to meet the working capital requirements to fund company's expansion plans and for general corporate purposes. Right issue are offered at a price of Rs. 18/per share - 21% discount to share price of Rs. 22.83/- per share on 26th May on BSE. Rights Issue will close on 14th June 2023. The Company will issue 2,71,42,857 partly-paid equity shares of face value of Rs. 1/- each at a price of Rs. 18/- per rights share (including a premium of Rs. 17/- per Equity Share) aggregating to Rs. 48.85/- crore. The rights entitlement ratio for the proposed rights issue is 19:7: 19 rights equity shares of Rs.1/- each for every 7 equity shares of Rs.1/- each held by the eligible equity shareholders as on the record date - 19th May 2023. Shareholders will have to pay 25% - Rs 4.50/per share on rights issue application and remaining 75% - Rs. 13.50/- per share on one or more calls as decided by the

#### **KCD** Industries Limited has announced a bumper result in Q4FY23

Company has reported total revenue of Rs. 3.04/- crore against Rs. 73.45 lakhs in previous quarter registering a QoQ growth of 313.89%. Its Net profit has been Rs. 67.78/lakhs. For the year ended 2023 company has registered a revenue of Rs. 3.92 crores with a net profit of Rs. 1.67 crores registering annual profit growth of 299%. Earnings Per Share has Increased to Rs. 1.62/- per

2	Expenditure										
(a)	Cost of Operations		-	-	-	-	191.6	164.60	123.72	768.06	291.94
(b)	Purchases of Stock in Trade		-	-	-	-	-	-	16.54	-	16.54
(C)	Changes in Inventories of finished goods,work in										
	progress and stock in trade		-	-	-	-		-	-	-	-
(a)	Employees benefits expenses	(14.25)	2.14	1.36	5.16	4.68	13.83	19.41	(10.54)	68.93	112.7
(b)	Finance Costs	(45.62)	-	0.01	-	0.04	46.19	45.62	53.72	183.34	210.8
(c)	Depreciation, Amortization & Depletion Expenses	2.78	17.45	21.98	69.82	87.91	80.39	67.04	90.96	293.59	365.5
(d)	Other Expenses	(15.95)	5.77	130.30	64.15	146.59	8.65	80.10	179.87	292.63	418.2
11	Total Expenditure (a to d)	(73.04)	25.36	153.65	139.13	239.23	340.66	376.77	454.27	1606.55	1242.43
3	Profit / (Loss) before exceptional items and tax(1-2)	69.42	(25.36)	(153.66)	(139.13)	(239.23)	20.64	(146.57)	(240.31)	(559.48)	(925.91)
4	Exceptional items	2.39	(9.38)	(375.49)	(9.38)	(3,067.99)		(11.77)	(375.49)	(11.77)	(3,118.73)
5	Profit / (Loss) after exceptional items and tax (3-4)	71.81	(34,74)	(529.15)	(148,51)	(3307.22)	20.64	(158.34)	(615.80)	(571.25)	(4044.64)
6	Tax Expense:	- 1		· -	-	· -	- 1	-	-	-	-
(a)	Current Tax	- 1	-	-	-	-	- 1	-	-	-	
(b)	Deferred Tax		-	-	-	-		-	-	-	
Ż	Profit / (Loss) for the period (5-6)	71,81	(34,74)	(529,15)	(148,51)	(3307.22)	20,64	(158,34)	(615,80)	(571.25)	(4044.64)
8	Profit/(Loss) from discontinued operations	- 1	· -	· -	, ,	· -		, ,	, ,	, ,	, í
9	Tax expenses of discontinuing operations	0.00	0.00	(529.15)	(148.51)	(3307.22)					
10	Net profit (loss) from discontinued operation after			· · ·	. ,	```					
	tax (8-9)	-	-	-		-					
11	Profit/ (Loss) for the period (7+10)	71,81	(34.74)	(529.15)	(148,51)	(3307,22)	20,64	(158,34)	(615.80)	(571.25)	(4044.64)
8	Other Comprehensive Income	-	(		(,	-		(	(/	(,	(
(a)	(i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-		-					
(/	(ii) Income tax relating to items that will not be										
	reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
(b)	(i) Items that will be reclassified to profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
1°7	(ii) Income tax relating to items that will be reclassified to										
	profit or loss	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
	Total other comprehensive income net of taxes	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00	0.00
9	Total Comprehensive Income for the period/year										
Ľ.	(7+8) Comprising Profit (Loss) and Other										
	comprehensive Income for the period	71.81	(34.74)	(529.15)	(148.51)	(3307.22)	-	-	-	-	.
	Net Profit attributable to		()	(,	(	(,					
	Owners of Holding Company	- 1	-	-	-	-	(571.25)	-	-	(571.25)	
	Non Controlling Interest						(*******			(*******)	
10	Paid up Equity Share Capital (face value Rs 1 each,										
Ľ	fully paid)	21,358,75	21.358.75	21,358,75	21,358,75	21,358,75	21,358.75	21,358,75	21.358.75	21,358,75	21,358,75
111	Other Equity				,			,	,	,	,
A2											
1.2	(1) Basic	0.00	(0.00)	(0.02)	(0.01)	(0.15)	0.00	(0.01)	(0.03)	(0.03)	(0.19)
1	(2) Diluted	0.00	(0.00)	(0.02)	(0.01)	(0.15)	0.00	(0.01)	(0.03)	(0.03)	(0.19)
500	e accompanying note to the financial results:	0.00	(0.00)	(0.02)	(0.01)	(0.10)	0.00	(0.01)	(0.00)	(0.00)	(0.10)
1 266	accompanying note to the intancial results:										

Notes:-

The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as notified by Ministry of Corporate Affairs pursuant to section 133 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015. Companies (Indian Accounting Standards) amendments Rules, 2016 and in terms of regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Discloure Requirements) Regulations, 2015, SEBI circular dated July 05, 2016 and other accounting principles generally accepted in India.

2 The above statement of financial results has been reviewed and approved by the Interim Resolution Professional on 29th May, 2023. The Statutory Auditors of the Company have reviewed the said Results.

The company has defaulted in conversion of convertible bond amounting to Rs. 13 Crores issued to Micro Capitals Private Limited. Consequently as per the condition contained in the Agreement trigerrect and later the company became liable to make payment amount of Rs. 67.11.69.217/. The said default by company occured on 1st April 2021. During the pandemic period, company had undergone grave financial hardship. Position for initiation of Corporate Insolvence Resolution Process under section of a financial Barkupticy Code 2016 file dealers the company by Micro Capitals Private Limited (Financial Creditor) for default amount of Rs. 67,11,69,217/- of NCD have been admitted against the company by Micro and Capitals Toder dated 24th January 2023. Mr. Dharmendra Dhelariya (having registration no. IBBI/IPA-0001/IP-P00251/2017-18/10480) has been appointed as Interim Resolution Professional by the Honourable National Company Law Tribunal, Mumbai bench under section 13(1)(c) of the Insolvency and Bankruptcy Code 2016 and moratorium period under section 14 of the Insolvency and Bankruptcy Code 2016 is declared. The company is continued as going concern

4 As per the requirements of Ind AS-108, no disclosure is required as the Company is operating in single business segment.

5 A search was conducted by the Income Tax Department u/s 132 in the office premises of KSS Limited during the FY 2019-20. The company has disputed Income Tax Demand of Rs. 2669.23 Lakhs against the orders passed u/s 143(3) r.w.s 153A/143(3) for the A.Y. 2014-15 to A.Y. 2020-21. The company has filed appeal before CIT for the said disputed demand for respective assessment years.

- 5 Company had received a notice of Demand of Rs 1035.05 Lacs including the interest and penalty under MVAT on account of VAT liability on the leasing of Cinematographic films. In line with film industry consensus, the Company is of the opinion that there are no grounds for levying VAT. Based on the legal opinion obtained, the company is of the view that the said demand is contestable. Hence, no provision has been considered by the management in these results.
- i Company had received a demand of Rs 734.06 Lacs excluding interest and penalty under section 142 of the Custom Act 1962 on account of non-adherence of EPCG Scheme as company is not able to export the goods/services as required under the EPCG Scheme . The company has made a deposit of Rs. 38.07 lacs with the customs department during the FY 2019-20. Custom department freeze/attached the various assets against the said recovery. The company is contesting the said demand and is of the view that the liability will not arise. Hence, no provision has been considered in this financial results.
- Company has ongoing legal cases under Bombay High Court, Securities Appellant Tribunal and Debt Recovery Tribunal (Mumbai). Company is contesting the said demand and is of the view that the liability will not arise. Hence, no provision has been considered in these financial statements
- 8 Pursuant to a letter issued by National Stock Exchange of India Limited dated 27th October 2020, the trading in the securities of the KSS Limited has been suspended w.e.f November 27th, 2020 npliance with Regulation 76 of SEBI (Depositories and Participants) Regulations, 2018 for two consecutive quarters i.e. March 31, 2020 and June 30, 2020 for the identified noncompliance. Till the date of this report, the company has not complied and thus, trading in the securities of the company is suspended.
- Phese Financial Statements have been signed by the Interim Resolution Professional (IRP) while exercising the power of Board of Directors of the Company, which has been conferred upon him in term of the provision of section 17 of the Code. Interim Resolution Professional has signed these financials in good faith, solemnly for the purpose of compliance and discharge of his duty under the

10 Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.

For and On behalf of Board For KSS Limited Sd/

Place: Mumbai Date: 29/05/2023

Dharmendra Dhelariya Interim Resolution Professiona

## मुंबई, मंगळवार दि. ३० मे २०२३ 🎗

# महामुंबई

## मध्य, पश्चिम रेल्वेच्या आठवडाभरात मान्सून

मुंबई, दि. २९ ( प्रतिनिधी ) : पुढच्या आठवडाभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.

राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील ३ दिवस कमाल तापमान २-४ अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सन ४ जनपर्यंत दाखल होईल. असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

अशातच मुंबईत देखील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आगोकूच सुरू आहे. तसेच, पुढच्या आठवड्याभरात मॉन्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. अशात राज्यात मात्र

आहे. राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

दिवस कमाल तापमान २-४ अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. अशात राज्यात मात्र

राज्यभरात अवकाळीचा तडाखा मॉन्सून अंदमान बेटांपर्यंत दाखल झाला असून त्याची

हैदोस घातला

जाहीर सूचना

केरळात आगमन

सचना याद्रारे आम जनतेस देण्यात येते की. श्री. गरुनाथ काशीराम मम्बारकर, फ्लॅट क सी-४०६, ४ था मजला, केसर रेसिडन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., प्लॉव क्र. सीएचके-१, आरडीपी-६, सेक्टर ३, चारकोप मार्केटजवळ, कांदिवली (पश्चिम), मंबई ४०० ०६७ येथील मालमत्तेचे मालक आहेत. फ्लॅट पंजाब नॅशनल बँकेकड लिलावामध्ये खरेदी केला होता. शेअर प्रमाणपत्र क्र. ७७ धारक विभिन्न क्र. ७६१ ७७० पंजाब नॅशनल बॅंकेमध्ये सदर फ्लॅटकरिता आवंटित केले होते ते गहाळ झा आहे. सदर सभासद यांनी ड्यप्लिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करण्याकरिता सोसायटीकडे अर्ज केला आहे. कोणाही व्यक्तीस वरील निर्देशित शेअर प्रमाणपत्र वा कोणत्याई भागाच्या संबंधात जर कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध वा दावे असल्यास त्यांन त्याचे दावे सचिव यांना केसर रेसिडन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. त्यांचे नोंदणीकृत कार्यालय पत्ता प्लॉट क्र. सीएचके-१, आरडीपी-६, सेक्टर ३, चारकोप मार्केटजवळ, कांदिवली पश्चिम, मुंबई ४०० ०६७ येथे सदर प्रसिद्धी तारखेपासून ११ दिवसांच्या आत सूचित करावे व सर्व संबंधित दस्तावेजांचे पुरावे यांच्यासह त्यांचे दावे सादर करावे. जर आक्षेप काही सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत स्विकृत न झाल्यास सोसायटी सदर सभासद यांना ड्युप्लिकेट शेअर प्रमाणपत्र

राज्यभरात

अवकाळीचा इशारा

### जाहीर सूचना जनतेस सूचित करण्यात येते की, श्री. जिग्मेश ए. पटेल व राजेश ए. पटेल हे ब्लॉक क्र. १ तळ मजला, एलोरा शॉपिंग सेंटर, एलोरा को-ऑप. हा तक मंत्रारा, एतारा सामित स्टर, एतारा का-जान, हा. सो. लि. (मोजमापित क्षेत्रफळ ६०० चौ. पूट चर्वडी, गाव मालाइ, दफ्तरी रोड, मालाइ पूर्व, मुंबई ४०० ०६४ (४०० ०९७) अजय जसवंतलाल दोशी व अजय जसवंतलाल दोशी यांच्याकडून नोंदणीकरण घोषणा करा/ पुष्टी करार क्र. बीडीआर११/८१८६/२०११ अंतर्गत दि. १२.०९.२०११ अंतर्गत् खरेदी करण्यास इच्छुक आहेत व अजय जसवंतलाल दोशी यांनी वरील सदर जागा पष्प मोहनलाल जोशी यांच्याकडून सल्लागार आवंटन दिलीप जसवंतलाल दोशी यांच्याकडून दि. २७.०९.२००६ रोजी खरेदी केला होता. सदर लिंक दुस्तावेज पुष्पा मोहनलाल जोशी व मे. जैन इन्वेस्टमेंट कॉर्पोरेशन यांच्यांकडून अंमलात

आणले होते ते करार गहाळ /हरवले आहेत. जर कोणाही व्यक्तीस/ व्यक्तींना, कायदेशीर वारस यांन सदर वरील ब्लॉक जागेच्या संबंधात कोणतेही आक्षेप, दावे, प्रभार वा काही असल्यास त्यांनी सदर सचनेच्य प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात अधोहस्ताक्षरित् योना संबंधित पुराव्यांसह सूचित करावे अन्यथा दावे गुहित धारे। जाणार नाहीत. अन्यथा दावे गुहित धारे। जाणार नाहीत. दि. ३०.०५.२०२३ (वकील उच्च न्यायालय) पत्ता ४०४, ४ था मजूला, साई परीचय बिल्डींग, साई बाबा

नगर, नवघर रोड, भाईंदर पूर्व, ठाणे - ४०१ १०५

दोन महिन्यांत 'रेलनीर'च्या मागणीत वाढ झाली आहे. मात्र, अंबरनाथ येथील कारखान्यात बाटलीबंद पाणी निर्मितीची उत्पादन क्षमता मर्यादित असल्याने तुटवडा जाणवला. रेल्वे स्थानकांत प्रवाशांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी रेल्वेच्या प्रत्येक स्टॉलवर रेल्वेने नियुक्त केलेल्या खासगी कंपन्यांच्या बाटलीबंद पाण्याची विक्री करण्यात येत आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सध्या अंबरनाथ येथील कारखान्यात दररोज एक लाख ७५ हजार बाटलीबंद 'रेलनीर'ची निर्मिती करण्यात येते. या बाटल्यांचा पुरवठा सध्या मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते कुर्ला आणि एलटीटी टर्मिनस, पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट ते कांदिवली आणि वांद्रे टर्मिनस येथे करण्यात येतो.

टाणे क्षेत्रिय कार्यालय : बी-३७. nk of Maharach वागळे डंडस्टियल इस्टेट, ठाणे (प) - ४०० ६०४ दूर. ०२२-२५८२९४०६/३०४० फॅक्स : ०२२ २५८२९७३१ ईमेल : dzmthane@mahabank.co.in प्रमुख कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे -(परिशिष्ट ४) ताबा सूचना (नियम ८(१) अंतर्गत) ज्याअर्थी अधोहस्ताक्षरीत बँक ऑफ महाराष्ट्रचे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल असेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्यरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३ च्य उप-अनुच्छेद (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये स्पीड पोस्ट/ नोंदणीकृत एडी/थेट डेलिव्हरी हस्ते यांच्याद्वारे कर्जदार श्रीम, रेष्मा विवेक मंबारकर व श्री, विवेक विजय मंबारकर यांना सचनेत निर्देशित संपूर्ण रक्कम रु. १९०७४३२.०० अधिक अलागू व्याज रु. ९१२१२.०० अधिक त्यावरील व्याज ्रे०१.०६.२०२१ पासून ९.२५% द. सा. दराने अधिक प्रभार, मूल्य, खर्च या रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना दि. ०२.०६.२०२१ जारी केली होती. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २४ मे. २०२३ रोजी ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्य अधीन असेल. कायद्याचे अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुदींअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी कर्जदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे. मालमत्तेचे विवरण सर्व तो भाग व भूखंड मालमत्ता उप फ्लॅट क्र. १०८, १ ला मजला, विंग ए-५, जे पी हारमोनी सीएचएस लि., अंबरनाथ पूर्व, जिल्हा ठाणे. सीमा खालीलप्रमाणे : उत्तरेस : सीटीएस क्र. ९३७०, ९३७१ व ९३७४ व दक्षिणेस : सीटीएस क्र. ९३६९ पेल सीमा, पूर्वेस : सीटीएस क्र. ९३६७, ९३७१, ९३७४ ९३६९ व पश्चिमेस : सीटीएस क्र. ९३७७, ९३७८ भाग, ९३७९ भाग बँक ऑफ महाराष्टाकरित पंकज कुमार सा महाव्यवस्थापक - शिवाजी चौंक कल्याण शाखा दिनांक : २४.०५.२०२३ व प्राधिकृत अधिकारी ठिकाण : ठाणे ठाणे शाखा ठाणे क्षेत्रिय कार्यालय : बी-३७, गळे इंडस्टियल इस्टेट, ठाणे (प) - ४०० ६०४ . ०२२-२५८२९४०६/३०४० फॅक्स : ०२२) २५८२९७३१ ईमेल : dzmthane@mahabank.co.in प्रमुख कार्यालय : लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पुणे - ५ (परिशिष्ट ४) ताबा सूचना (नियम ८(१) अंतर्गत) ज्याअर्थी अधोहस्ताक्षरीत बँक ऑफ महाराष्टचे प्राधिकत अधिकाऱ्यांनी सीक्यरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००१ अनुसार व सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कुलम १३ च्य उप-अनच्छेद (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारान्वये स्पीड पोस्ट/ नोंदणीकृत एडी/थेट डेलिव्हरी हस्ते यांच्याद्वारे कर्जदार श्रीम. दक्षा शैलेश कुमार सोनी व श्री. शैलेश प्रभुलाल सोनी (मयत झाल्यापासून त्यांचे कायदेशीर वारस - राज शैलेश कुमार सोनी व श्वेता शैलेश कुमार सोनी) यांना सूचनेत निर्देशित संपर्ण रक्कम रु. ४१०७४६५.०० (रु. एकेचाळीस लाख सात हजार चारशे पासष्ट मात्र) अधिक अलाग व्योज २०.१०.२०२२ पासून ७.२५% द. सा. व रु. २८५९९६.०० (रु. दोन लाख पंच्याऐंशी हजार नजे शहाण्णव मात्र) अधिक त्यावरील व्याज दि. २०.१०.२०२२ पासून ९.७०% द. सा. दरान जधिक प्रभार, मूल्य, खार्च या रकमेचे प्रदान सदर सूचनेच्या तारखेपासून ९.० दिवसांच्या आत भरणा करण्याकरिता मागणी सूचना दि. २०.१०.२०२२ जारी केली होती. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार व आम जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर नियमांच्या नियम ८ सहवाचन सदर ॲक्टच्या अनुच्छेद १३ (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा दि. २३ मे. २०२३ रोर्ज प्रत्यक्ष ताबा घेतला आहे विशेषतः कर्जदार व आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात व्यवहा करू नये व असे कोणतेही व्यवहार हे बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या प्रभारांतर्गत वरील निर्देशित रक्कमेच्य अधीन असेल

कायद्याचे अनच्छेद १३ च्या उपअनच्छेद (८) च्या तरतदींअंतर्गत उपलब्ध कालावधीमध्ये पतिभत मालमत्ता स

पूर्व,

दिनां

ठिक

A	udited Financial Results for the Qua			(Rs. In Lakhs
Sr. No.	Particulars	Quarter ended 31.03.2023	Year ended 31.03.2023	Previous Year endec 31.03.2022
		Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	1,661	22,777	16,168
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,			
	Exceptional and/or Extraordinary items)	20	494	410
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
	(after Exceptional and/or Extra ordinary items)	20	494	408
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
5	(after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period	30	344	271
5	[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	24	338	280
6	Equity Share Capital	420	420	420
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	3.887	3.887	3.548
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each)	Rs.	Rs.	Rs.
	(for continuing and discontinued operations) -	10/- each	10/- each	10/- each
]	(a) Basic	0.57	8.05	6.67
	(b) Diluted	0.57	8.05	6.67
the Reg	te : The above is an extract of the detailed format of Stock Exchanges under Regulation 33 of the SEB Julations, 2015. The full format of the Quarterly Fin Stock Exchange at www.bseindia.com (s) and the	l (Listing and Ot ancial Results a	her Disclosure F re available on t site.	Requirements he websites o
			⊦or Sunil Ir	dustries Lto
				/Sd r. Vinod Latl

#### वॅलेंसिया न्युट्रिशन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : एसएच-४, ए विंग, बिल्डींग क्र. ३४, टिळक नगर, चेंबूर सहवास को-ऑपरेटिव्ह हा. सो., मुंबई ४०० ०८९.

सीआयएन : L51909MH2013PLC381314

ई-मेल आयडी : compliance@valencianutrition.com दूर. क्र. ७९७७२५२८४० दि. ३९ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या अर्ध वर्ष व वर्ष अखोरकरिता

स्थायी लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु. लाखात)

			अर्ध वर्ष अखोर		वर्ष अ	प्रखोर
अनु. क्र	विवरण	३१ मार्च, २०२३	३० सप्टेंबर, २०२२	३१ मार्च, २०२२	३१ मार्च, २०२३	३१ मार्च, २०२२
		(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)
१.	कार्यचलनातून एकूण महसूल	९२.४८	५३.५८	0.08	१४६.०६	0.08
२.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबी	(८०.१२)	(४६.१६)	(४१.११)	(१२६.२८)	(६६.५३)
m.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	(८०.१२)	(४६.१६)	(४१.११)	(१२६.२८)	(६६.१७)
κ.	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/तोटा, (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीपश्चात)		(४६.१६)	(४१.११)	(१२६.२८)	(६६.१७)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता समाविष्ट नफा/(तोटा) (करपश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	_	-	_	-	
૬.	समभाग भांडवल	५५८.५३	५५८.५३	५५८.५३	५५८.५३	448.43
७.	राखीव (महसूल आरक्षण वगळता) गत वर्षांच्या लेखापरिक्षीत ताळेबंदामध्ये निर्देशित महसूल राखीव वगळता	-	-	_	-	-
८.	उत्पन्न प्रति शेअर (रू. १०/-प्रत्येकी)					
	(चालू व खांडित कार्यचलनकरिता)					
	१. मूळ	(१.४३)	(0.८३)	(०.७४)	(२.२६)	(१.१८
	२. सौमिकृत	(१.४३)	(\$5.0)	(०.७४)	(२.२६)	(१.१८

वरील हे दि. ३१ मार्च, २०२३ रोजी अखेर अर्ध वर्ष व वर्ष अखेर सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या नियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेससह संपलेल्या अर्ध वर्ष अखोरकरिता स्थायी वित्तीय अहवालांच्या विस्तृत प्रारूपांचे गइट http://www.bseindia.com वर व कपनीचे

सीआयएन : यु ७४१२०एम एच २०१५ पीएलसी २६८८५७ नोंदणीकृत कार्यालय : आयटीआय हाऊस, ३६, डॉ आर के शिरोडकर मार्ग, परेल पूर्व, मुंबई - ४०० ०१२ द्रूरधनी क्रमांक : + ९१ २२ ४०२७ ३४ फेंक्स : + ९१ २२ ४०२७ ३७००, ईमेल आयडी : pratibha.upadhyay@surakshaarc.com सेकेतस्थळ : www.surakshaarc.com परिशिष्ट ४ - ए   सिक्युरिटी इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २००२ चा नियम ८ (६) अनुसार   स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीचि सूचना स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीचि सूचना स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीकरिता सिक्युरिटा इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २ (६), अनुसार न स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीची सूचना स्थावर मालमत्तेच्या इ लिलावाच्या विक्रीकरिता सिक्युरिटा इंटरेस्ट (इन्फोर्समेंट) नियम २ (६), स् नियभ ) भयीक तरत्तुदी यांच्या अनुसार. याद्वारे आम जनतेला आणि वियेषतःकर्जदार आणि हमीदार यांना कळविण्यात येते की. खालील प्रमाणे तपशिलाने नमूद केलेती मालमत्ता जी सुरक्षा २७२२ रच गंवे पियंभ प्रतिश्वत धनको गांच्याके तारण ठेवण्यात आली आहे आणि जिचा तावा संरक्षित धनको यांगा खुरक्ष उक्तर्य तरहर यांवे दि या अधिकारात घेतला आहं, त्या मालमत्तेची विक्री-जन्से आहं ते ओ? जजो को डो ते और आणि जिचा तावा संरक्षित धनको यांना सुरक्ष प्र प्रतर्श २० ट्रट यांवे दि या अधिकारात घेतला आहं, त्या मालमत्त्वी विक्री-जन्से आहं ते और आणि निया तावा संरक्षित धनको यांना कर्जदार आणि हत्तय ातप्रखेला देकी, संरक्षित धनको यांना कर्जदार आणि सहकर्जदार यांच्याकहून येणे असलेत्या रक्मेत्या क्युलिति करप्रवात येगार आहे. स्थावर मालमतेची राखीव किमत इसारा रक्कम ( तारण ठेवण्यात आलेती मालमत्ता ) यांचा तपशील खालील प्रमाणे तपशिताने नमूद केत्यानरखा वत्तिभूती प्रतता यांचे नाव सांतर यांचे तात्र वत्त्यात्र, तात्वा क्यत्निक क्रमके जी १, १८/७९२०२३ २८/०७२२३ वेळ १८,५२०२३ वेळ १९,७४,००,०० २०७ (रुप ये सतत, (अधिक त्या वयाक, युल्क रेयेणे असले यया सत्तर लाह डालेस यार्क, ह्यानरात्त यांच, युल्क वात्ता खाल्य यांचे वाव्तार, हेत्तर सांक स्थार्क, हेत्तर २२ वेळ होतीरा के त्येय हत्तर लाह हाला सांक, अप्ति तिर्म, ३प र १००२२ २८/०४,२०२३ वे हेतर एक केर्य वयाकतर लाह		(SHA	सुरध	धा असे	ट्स रिव	<b>न्स्ट्रक</b>	रान लिबि	मेटेड	
र्षेक्स : + ९२ २२ ७०७ ७२०००० - धूमित आपदी : pradhba.ppadhyw@ratshanev.com रॉफेन्स २००२ जा नियम ८ (६) अंतुसार । परियिष्ट ४ ए.। [सिद्धुरिदे ट्रेटरेस ए.(. दुन्फोर्ग सिमेट) नियम २००२ जा नियम ८ (६) अंतुसार । स्वार मामलेक ह विलाक की की में कि	Asset Reco	nstruction							
परिशिष्ट ४ या [सिदयुरीरटी इंटरेस्ट (इन्फ्रोसिंट) नियम २००२ चा नियम ८ (६) अनुसार । स्थावर मालमलेया ह दिलावाण विजीव युरास सारा मालफेल हिलावाण विजितिका सिवपुरेटवा के दिलान्द्रका और किलाक्षि अप अदे इक्कोसेंट अंग सिवपुरी हरेस्ट कायत २००१ स्वरीत कायत ) अनुसार तके साकड यात कियुरी हरेस्ट (इक्कोसेंट) नियम २००१ सानि पर (६) स् सिरिंट त संतीय साने का अपना देता का प्रता ) अनुसार तके साकड यात कियुरी हरेस्ट (इक्कोसेंट) नियम २००१ सानि पर (६) स् सिरिंट त संतीय साने का अपना देता कायत ) अनुसार तके साकड यात कियुरी हरेस्ट (इक्कोसेंट) नियम २००२ सानि सिरंट (हक्कोसेंट) नियम २००२ सानि स्टिंट सिरिंट त संतीय साने का अपना वालो का साने का सानि का साने सर्वाति कायने वाला सिर्वात नियम का स्वात का सानंदा के साने का साने का सानंदा के साने का सानंदा के साने का सान सान सान सान सान सान सान सान सान सा									
सपार पालसलेक ह विलावका किलीने सुरक्ता पालसलेक ह किलावका किलीन्ता सिंतुरायकेल और किल्ल्ल्रिक असे क्षेत्र किलाकि किलीने के स्वार्थ के साम किली किलीने के साम किली किलीने के साम किलीने के साम किलीने साम किली किलीने के साम किलीने साम किली किली किली के साम किली किली के साम किली किली किली किलीने के साम किलीने किलीने किलीने के साम किलीने किलीने के साम किलीने किलीने के साम किलीने किलीने के साम किलीने किलीने किलीने के साम किलीने किलीने के साम किलीने किलीने के साम किलीने के साम किलीने किलीने के साम किलीने किलीने किलीने के साम किलीने किलीने के साम किलीने किलीने किलीने किलीने किलीने के साम किलीने साम किली किली किलीने किली किलीने किलीने किलीने किलीने किलीने किलीने किलीने किली किलीने किलीने किलीने किली किली किली किलीने किलीने किली किलीने किली किलीने किली किलीने किली किलीने किली किली		परिशिष्ट ४ -ए। नि	सेक्युरिटी इंत	टरेस्ट ( इन्फे	र्समेंट ) निय	म २००२ चा	नियम ८ (६)	अनुसार।	
हमोनेंदिर आंग लिक्सुगिदी हुन्दरेक आपता '००१ सद्भदाल कापता ) अनुसार लक्कर यातम जाव सिल्सुगिदी हुन्दरेक लोग सालमा जी सुरक्ष जलेदा शिक्स ( स्वरूस सिल्प् सिल्प भाषेत सद्भी सांग अनुसार प्रावर आप जलेता आणि विधायकर्णतार आणि कार्यारा प्रांग काठविष्या को थे की. वाली प्राणी पासिला ने मुद्ध केले सालमा जी सुरक्ष अस्ती श्वास्त स्व स्व कार्य आप जलेता आणि विधायकर्णतार आणि कार्यारा प्रांग काठविष्य के की. वाली प्राणी प्राणी प्राणी प्राया स्वारा अस्ती स्व स्व स्व कार्या स्व कार्या सांग मलसेना की सिकी-जलें का हिष्के सार्ट-जे करते के आलि आणि ज्वे सांग के सांग कर की. स्वारा स्व क्यां सांग मंत्र केले सांग स्व क्यां के सांग कर की. वार्जा स्व स्वारा स्व मार्ग स्वारा प्रांग प्राणी वार्णा सांगी प्राणी प्राणी ने प्राणी करके कार्या कार रक्ते. स्वारा स्वक्य स्व करके सांग ( सांग वेप्राया आसी) सांगरा प्राणी वार्णा सांगी कर प्रांग अपनि मांग मुंद केल्या हुन्ता सांग. वार्जा स्व क्यां के सांग कर कार्या आग सांग प्राणी स्वारा सांग करके कार्या करके कार्या स्व सांग स्व क्यां के सांग स्व क्यां सांग सांग सांग क्यां क्यां के सांग स्व क्यां के सांग स्व क्यां के सांग स्व क्यां के सांग के सांग सांग का सांग के सांग क्यां के सांग सांग का सांग के सांग के सांग का सांग के सांग के सांग का का का सांग का का सांग का सांग का सांग का सांग का सांग का सांग क									
नियम । नापी करपुरी पंषया अनुसार. प्रारं आम उनकी सार्वे प्रायम अनुसार. प्रारं आम उनकी सार्वे प्रायम के प्रायम हे जाने के प्रायम आज के कि आफ जिया तथा संदर्शत पर मन्त्र प्रायम (प्रायम अपरिस) प्रायम (प्रायम अपरिस) कर कुट र पा वे प्रायम करपती कर के प्रायम के प्रायम के प्रायम कर के प्रायम आज के कि आफ जिया तथा संदर्शत पर मन्त्र प्रायम करपती प्रायम अपरिस के रूट र पा वे प्रायम करपता तथा आह. या साराम की बिज-ननने अंग्रे कि अफ जिया का सार्वे अंग के जिया तथा के प्रायम आज के स्वायम साम नाम के रिवे के स्वायम के जी संदर्श प्रायम करपता नाम जिया नाम के साराम आग वा सार्वा प्रायम के सारामना ने नुवु के स्वायम साम कहराज देखरा . (या के उप्रायम आवी माम सामना , पांसा वा प्रायम वा सामी प्रायम नाम ने नुवु के स्वायम नाम. कहराज देखरा . (या के उप्रायम आवी माम सामना , पांसा वा प्रायम वा साम माम नाम ने नुवु के स्वायम नाम नाम के रुद के नियम का प्रायम करपता के स्वाय साम साम नाम के साम के नुवु के स्वायम करपता के साम का नाम के साम नाम के साम नाम के साम का नाम के साम का नाम के साम के साम का नाम के साम का नाम के साम नाम के साम का नाम के साम के नाम के साम का नाम के नाम का नाम के नाम का नाम के नाम के नाम के नाम का नाम के नाम के नाम का नाम के नाम के नाम के नाम का नाम का नाम का नाम का नाम का नाम का नाम के नाम का नाम काम का नाम का नाम का नाम का नाम									
तिपिटेंद, संदित पतन्ते) संपालक रेतरण देवणाव आसी आहे आणि पिया साता संरक्षित पत्नको पांच्या प्रारक्ष राष्ट्री स्वाभा के स्वाभा स्वाभा के स्वाभा के स्वाभा के स्वाभ के स्वाभा	नियम ) मधील तर	तुदी यांच्या अनुसार.							
वेली, सरीतिश पत्रको परंत आणि सङ्ग्रेतर आणि सङ्ग्रेतर आणि सङ्ग्रेतर पायंधायन्दुन पेणे असरीत्या वस्तुतिकरिता करण्यात पंणया औ. स्पायर मासनसेची राखीव किसत स्वारा रक्षम, (राज्य केप्रपाय आदिमा सरामा पायं प्रायं स्वार्ग त्यां प्रायं प्राय	लिमिटेड ( संरक्षित	धनको ) यांच्याकडे तारण दे	ऽवण्यात आली अ	ाहे आणि जिचा त	ाबा संरक्षित धनव	ने यांच्या प्राधिकृत	त अधिकारी यांनी	सुरक्षा एआरसी व	२० ट्रस्ट यांचे वि
कर्णवार , सहरुपंतर , सालमतेचा तपशीच मार्ग प्राप्त मार्ग तुम्पा ना सारंग सारंग , सिंता साणि , सारंग राष्ट्र , सिंता साणि , सारंग राष्ट्र , सिंता साणि , सारंग राष्ट्र , सिंता साणि , सारंग , साणि सेंछ , साण्य , साण , स	या अधिकारात घेत वेळी, संरक्षित धन	ला आहे, त्या मालमत्तेची विव्र को यांना कर्जदार आणि सह	की "जर्स आहे जिथ कर्जदार यांच्याक	र्भ आहे", "जे आहे इंट्रन येणे असलेल	ते आहे" आणि "प पा रकमेच्या वसुल	जर्स आहे तिथे" य ीकरिता करण्या	ा तत्वावर खालील त येणार आहे. स्थ	'प्रमाणे नमूद केले 11वर मालमत्तेची र	ल्या तारखेला ५ राखीव किंमत ५
कंकट्रा? महत्व के प्रता         पालसके प्राथमिक         पाण में प्रता	इसारा रक्कम ( ता	रण ठेवण्यात आलेली मालम्	ात्ता ) यांचा तपशी ।	ल खालील प्रमाणे ।		केल्यानुसार आ ।	हे. ।		
प्रतिश्वती प्रवता पति करता से पति मता से पता मता से प			ताबा घेतल्याची	मागणी सचना	सादर		राखीव किंमत	डसारा रक्कम	२८ मे २०२३
ायाल (जर्बरात) निकामला, मकलाई पार्क, निकाम के प्रार्थ के निकाम के न	प्रतिभूती प्रदाता	मालमत्तेचा तपर्शाल			अंतिम तारीख				यण असल रक्कम
श्वमित्रां पता को औरतिव्ह (सह - कर्जरात) ) (सह - कर्जरात) ) (सह - कर्जरात) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) ) )			११/०१/२०२३	२८/०७/२०१८	२८/०६/२०२३		<b>रु १,७४,००,०००</b>		रु २,६०,२३,६ ( अधिक त्या
वाढे, पाष्ट्रीम, मुंबई केत         मत्र)         ३१ मे २०२३ ।           अटी आणि शतीं :         गता पहुंच पहुं हेत.         मता )         ३१ मे २०२३ ।           * तिलावाद्वादे विक्री प्रक्रिपा - अंतल्तर्त २ हिलाव / विक्रिंग पद्धतीने बँक मान्यताप्राप्त सेवा पुरवठादार मेसर्स इं प्रोवयुअरमेंट टेक्नॉलॉलीस लिस्टिंड - ऑक्शन टायमग रायावाद्वार तिपा कार्य देख. सार्थक कर्तती औ रामप्रसाद (में) + ११ : ०२४२५५६४२२१ / ०२९२६५५६२८८ / ०२९२६५५६२८८ / ०२४७५५९७४ / २९ : ६३५२१२९०७७३ ( इ अतीतवर यता मत्या हता वी ती प्रक्रिय स्वराग येषण्याया आणी अम्प्रस करावा.           ३ वी तेव द्वा तो स्वर्ग मात्व देख. सार्थक राया प्रधिता स्वर ता वा विवित द्विक्रीया सार्थित्व सार्थक आहे.         आगी क्रिक्र तोन्दा पद्धती विक्रमि कराया वा विक्री प्रायदित्व प्राया संवादा कराये कराये आधी इ लिताव विक्री प्रक्रिय स्वर्गता येखात सित्रा २० % इतकी ओई आणि ती आरटीऔएस / एनईएफटी / फंड ट्राल्फर या या माध्यमातून खालीत प्रमाणे केलेत्वा खालात वोली जॉलाईन सादर करण्याया पूर्वी यमा करण्ठ आवयरक आहे.           (ताराणीत: कांत कारावा वो ती वरकमर रावीव किमतीवा १० % इतकी आवर्यक अंति आवरपत्व कराते केलेत्या राखी तकमंत्रा वो के २०,०००/ या प्रदेत आयरफल स्वाया वो ती वरकमर रावीव किमतीवा रेक, इसका राव्य ते सार सरक या क्वी वी वा द्वा यो आएटा वो ते २०,०००/ या प्रदीत ( रुपरये प्रवास मांदर क प्रायाची वो ते तकमर रावीव किमतीवा रेक, इस्त करी आव खरक कराते आणि को कल्या सेवा क्वी वर्कमंग्या येखा करी किमतीता केली जाणा नती. : किमतीय क्यामी किमतीता वाले केली वो प्रायिक्रय रेदि ता जी आप केले केलेत्या राखी दियत्ता किम सार सार करायाची बोती तकमरा रावीव किमतीवा प्रेव, तक्या स्वरि ता या विकेलेत्या राखी करता ते केला सार करत्या सार करायाची बोती ता समतीता सार्व संवर्धते सा ता रादवे वा स्वराय स्वराय कराये सुदेता था भा करते ते सि वा प्रवा के को वर्य प्रवात माता साति स सार करायाची बो केला साराय सार सार वा कराय स्वराय स्वराय स्वराय स्वराय स्वराय सार सार वा को त्वी वे प्राय मा मात्य ति का क्राल सेत का सार राव प्रवात मा या सार वा ता	शमिमाबानो पठाण	बी विंग को ऑपरेटिव्ह						लाख चाळीस	व्याज, शुल्क
अटी आणि शर्ती :         • तिलावादूर विकी प्रक्रिया 'अंगलाईन इ लिला / बिडिंग पद्धतीने बैंक मान्यताप्राल सेवा पुरखठादार मेससे इ प्रोब्युअरमेंट टेक्नॉलॉऑस लिमिटेड - ऑब्बान टायफ पांचाळहूत रिवाध सेईल. रायफ केवली श्री रापप्राय (मी) + ९१ : २२१६५५२२२१ / ०२१६५५२२८१ / ०२३७४५९९७५ / + ११ : ६३५२४९०७७३ ( इ / munosad@auctioniuezne, ट्राथमी कमांक : ७७६ - १२२०७५५. सेकेतरथठ : https://saftasiauctioniuezne वंशीतार यांना सलग रायपार तो को प्राणी को पांचा (२) (२०१२६५५२२२१ / ०२१६५५२२२१ / ०२३७४५९९७५ / + ११ : ६३५२४९०७७३ ( इ / munosad@auctioniuezne, ट्राथमी कमांक : ७७६ : १६३००४७ वाढे सांक राये आवरपक आहे.         • वोली केवळ अंगलाईन पद्धतीने विहित नमुन्यत (ताखपर करां ताखीशास सदार करणे आवरपक आहे.       • वाली केवळ अंगलाईन पद्धतीने विहत नमुन्यत (१०९ इवर्ष) आहे आणि ती आटटीगोएस / एनईएफटी / फंड ट्रान्स्फर यांच्या माध्यमातूत खालीत प्रागण केतेल्या खात्यात बोली अंतिवर्षन सादर करण्याच्या पूर्वी जमा करणे आवरपक आहे.         तायप्रिंग       • विहति केवतिच्या प्रत (तिवाध प्रय, तिर्वा आहे आणि के आहे केविंग के आर्थ ति कितरा प्राय किवर करण्याच्या प्रेती केवल का काणि साह, आवसीआयसी काल केतेला राय तिर्ग केतेला वा खात्या बोली तिराहरू सादर करण्याच्या पूर्वी जमा करणे आवरपक आहे.         तायप्रिंग       • विहति केवतिच्या प्रेत (प्राय संप्र काणे काले केतेला राया राखी दरुकनेप्राय प्रेत केवल का किली लागर ताहे.         प्राय वो बोती राय प्राय प्राय केवा प्राय प्रत स्राय राय वा केतेला प्राय वो करण प्राय संत करेत का कि ७ ००००- व्या पटी ते राय प्रेत संत संत काला केतेला प्राय केवल प्राय कर प्रेत काण्य ताहे.         प्राय वो वो वो वा प्राय प्रेत प्राय प्राय संत संत करण्या प्रेतीता प्राय करण्या प्रेत करण्या या बोल केवल प्राय करेते काली केवा प्राय हो राय प्रेत संत करण्या यहे ते .         • वार प्राय केवी वा वा तारखेय संत करण का केतेला प्राय केवल प्राय करण प्राय करण संत कर संत करण्या ता तहे केतेला ता ता ता कर करण संत करण संत करण संत करण	( বহু - কথারাং)	वांद्रे, (पश्चिम ), मुंबई क्षेत्र						তথাং পাস )	अन्य आकार । ३१ मे २०२३ प
• लिलावद्वारे विकी प्रक्रिया - ऑनलाईन इ लिलात (बेहिंग प्रदतीने बेक मान्यलापल सेवा पुरदठातार मेससे इ प्रेसवुअय्रसेट टेलॉलीजी लिमिटेड - ऑब्सल टाप्सर ग्रात्मावब्दे व्यापत येहेल. संपर्क व्यवली श्री रामप्रसाद (म) - ९१ : ९२४:५५६२८४ / ०२२६५५६२८४ / ०२३७५९९७५४ / + ९१ : ६३५२४९०७७३ ( इ / ग्रात्मावबद्धीक्यांताक्येटना दुरप्यनी क्रमांत : ०७९. ६१२००५५९, संकेतस्थळ : https://sufficial.auticnifigend a बोलीदार यांना सल्ला देप्यात देवो की त्यांनी बोली अर्ज, निविदा प्रस्त, लिलावद्वारे किमीच्या संविस्तर अरी आणि शर्ती यांवा आपरया बोली सारदर करण्याच्या आधी श्र विलो वेळळ ऑनलाईन पद्धतीने विवित मनुयात आवरपक ल्या तापशिलास सादर करणे आवश्यक आहे. इपरारा रकम भरणा निवित नेलदेवा प्रखीव किमतीच्या ७० %, इतकी औठ सोणी तो आरटीजीएस / एनईएफटी / फंड ट्रान्स्फर यांच्या माध्यमातून खालील प्रमाण केलेत्या खाल्यात बोली ऑनलाईन सादर करण्याच्या पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. <b>वरायांत :</b> <b>वरायांत वोली (रक्क</b> राखीव किमतीच्या प्रेक्त आपरळ, मुंबई, लामागीचि नाव : सुरक्षा एआजरथा ०२० ट्रस्ट <b>वाले क्रमाक : - ०१३३०५७१२५००</b> <b>अ</b> यएफरसती कोड : आरसीआय बेक लिमिटेड, लोअर परळ, मुंबई, लामागीने नाव : नुरक्षा प्रस्तार्य कर०० ट्रस्ट <b>वाले क्रमांक : - ०१३३०५७१२५००</b> <b>अ</b> प्रारत के अत्यरक ओड, गालमनेची विक्री प्रार्थाव्य कार्था आणि वाने केली आणि जी १० %, प्रमाणे वरील प्रमाणे नाल, तरी, रचपे प्रमास मात्र 1 व्रावठीण अयरक ओड, गालमनेचे विक्री प्रार्थानुव भारकाणाव्या दुस्ता दिव्यी भराण करणे आवयरक आहे, डिप्ते (रकमोचा चार्यात (रवरी प्रमाणे नाल) देव <b>कितारांन नाव देरदी रककोया २५ %, रकम र (उवात इसारा रकमेवा सामवेय आहे आणि जी १० %, प्रमाणे वरित, भराणे वरे, <b>क्यारवी बोलीदार पानी भराण केलेली इसार रकम इ लिला प्रमिया कार्य वेतायेयी आहि योगी के रीक्व राक्व रायात तरेल. <b>क्यारवी बोलीदार पानी भराण केलेली इसार रकम इ लिला या विंदा व्याता रकमोचा संविदार भाणा करणे करा, ब्याया ते कि अत्यारवी बोलीदार पाने माम्य क्रे के त्या मास्तेवा आणि क्राय खरेदार / हमीदार पानी संरक्रित प्रवाल प्रांत व्याया माम्याल के त्याया मा <b>क्यारविक्र प्रांत संति स्रण</b></b></b></b>	अटी आणि जर्मी -	ততত বাংগ দুবে ববছ বাস,							
/ <u>mmmsadfanutionligenne</u> , दूरपदनी कर्माक: ०७९: ६१२००५५९, संकेलस्थळ: https://arthesi.mutionligenne/ • बोलीदार पांना सल्ल येण्यात येतो को त्यांनी बोली अर्ज, निविदा प्रयत्न, लिलावाद्वारे विक्रीण्या सविस्तर अटी आणि झार्ती यांचा आपत्या बोली सादर करण्याच्या आधी • होलाव विक्रेप प्रकेरित सहुम्मा पेण्याच्या आधी अपसार कराता. • बोली केवळ ऑन्लाईन पद्धतोन विदित नमुप्याता आवश्यक त्या तापशिलासह सादर करणे आवश्यक आहे. द्वारारा रकम भगणा निक्षि केलेदाया राखीव किमतीवा ७ ७% इतवी आई आणि ती आरदीगिक्षर। एनईएफटी / फंड ट्रान्स्फर यांच्या माध्यमातून खालील प्रमाणे केलेत्या खात्यात बोली ऑन्लाईन सादर करण्याच्या पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. [तारासीत: बिकेचे ताव आणि शाख,आपसीआयसीआय बैंक विमिटेड, लोअर परळ, मुंबई. ामार्भणित साई १७२९२५०० आयएफएससी कोड : आपसीआयसी कर्क १७२०००. व्या पटीत ( रुपये प्रकास मन्न ) वादविणे आवश्यक आहे. मालमतेती विक्री प्रविकृत अराणे आवश्यक आहे आणि बोलीदार यांनी आपत्या बोली १७ ५०००. व्या पटीत ( रुपये प्रकास मन्न ) वादविणे आवश्यक आहे. मालमतेती विक्री प्रविकृत अधिकरी यारकमेवा सात्रा राकेने वा दारा प्रकेल भावप्र श्वतिय स्थान योगा व्याप्र देवे राकमेया २५ % राकम ( रखा इसारा रकमेवा सात्रेया राक्षेत्र भावकी भावती करणे) आवस्यक आहे. खान्ते सिन्ते वा तिक्रेता लाखेकर प्रकेल प्रवित भावकी मरणे आवस्य को. श्वरिय वातेवि यांनी खरेदी राक्कमेया २५ %, राक्कम ( रखात इसारा रकमेवा सात्रेय राठि भाराव देहे. • यारसी बोलीदार यांनी खरेती होत्वा प्रविमा किला वारलेचिक खरदीदार आणि सररक्रित धनको यांचात लेखे स्ररूपात मान्य झालेत्या वाढीव ता • अयादव बोतीदार यांनी धरावी होती प्रवित्ता आलिकर पार्थ सुरित्या राकी सररक्रित धनको यांचात लेखे स्ररूपात मान्य झालेत्या वाढीत तक • रायाद वी केया केतेला स्थानी स्थानी सिन महित्यांच्या कालावेचिय सात्र सित्र थाणि सररक्रित धन्त्रा वाखीव स्वानमा साद्र • विक्री प्रवियार यांनी परणो केतेला साला कर देयक आणि अत्य सरकरी तत्वे वीधनिक विकयो चांती यो असलेली राक्कम सेल डीड निष्पादित करप आधी अंत केव्या सात्री सार्य सित्र सेण्या युत्र पुत्ता मालिम कार्य प्रतकरी तत्वे वेधीनिक देयणे करतती. तत्र वायाणे नितने नमूद केलेत्या आणि ठेवतेत्या माणविक अणिकारी यांच्या प्रयतिकर्या वालाते वा पालती सेलव यीधनिक वेधको प्रताले नमूद केल्	* लिलावाद्वारे विक्री								
• बोलीदार यांना सरला देगावे देतो की लांने बोली अर्ज, निविदा प्रपत्न, लिलावाद्वारे विक्रीण्या सविस्तर अटी आणि शर्ती यांचा आपत्मा बोली सादर करण्याच्या आधी इ लिलाव विक्री प्रक्रियेत सहभाग घेण्याच्या आधी अभ्यास करावा. बोली केवळ जॉलाईन पद्धतीने विहित नामुरावा आवस्यक रवा तपशिलास सादर करणे आवस्यक आहे. इसारा रकरूम भरणा निश्चित केलेत्या रार्श्वीव किमतीच्या १७ % इतकी आहे आणि ती आरटीजीएस / एनईएफटी / फंड ट्रान्स्फर यांच्या माध्यमातून खालील प्रमाणे केलेत्या खारात बोली ऑत्लाईन सादर करण्याच्या पूर्वी जमा करणे आवस्यक आहे. तिपश्चींन: बोकी केवळ आत्माईआयसीआयसीआय बेक विमिटेड, लोअर परळ, मुंबई. बाते कांगकं : - 0२१३००७१२५०० आवएफएससी कोठ : आयसीआयसीजाय केल विक्रिटी लोभर परळ मुंबई आता प्रतियार सात्री अपत्या बोली रु ५०,०००/- व्या पटीत ( रुपये प्रक्रास मात्र ) वाढविणे आवस्यक आहे. मालमत्तेनी विक्री प्रायिकत असणे आवस्यक आहे आणि बोलीदार यांनी अपत्या बोली रु ५०,०००/- व्या पटीत ( रुपये प्रकास मात्र ) वाढविणे आवस्यक आहे. मालमत्तेनी विक्री प्रायिकत असणे आवस्यक आहे आणि बोलीदार यांनी अपत्या बोली रु ५०,०००/- व्या पटीत ( रुपये प्रकास मात्र ) वाढविण आवस्यक आहे. मालमत्तेनी विक्री प्रायिकत असणे आवस्यक आखे आणि जी रुप भू प्रायाणे ते किमतीला केली जाणार नाही. किमतीपेक्षा कमी किमतीला लावतेनी बोली फेटालण्यात येई आणि जम केलेती इसारा रकरकम जपति करपाता येईत. भयस्वी बोलीदार यांनी भरणा केल्यानेतर १५ विक्रास प्रक्रेम सात्राते आधे आणि जी रुप ७७ भ्रायाले वेखे स्वरूप्ता मान्य झालेल्वा वाठित सरवित धनको यांनी यायसवे और आणि कत्यानंतर १५ विक्रास प्रक्रेस सात्रात्र अध्यार नाही. • अयपरवी बोलीदार यांनी भरपा केलेली इसारा रकरम इ लिताव प्रक्रिय प्रायानत ११ विक्रा प्रवेश विक्राय वेखि स्वरप्ता सान्स विक्री प्रक्रिया ही संजित पनको प्राया मान्सति आफ्रि प्रार्या क्रात्य प्रक्रिया प्रांत प्रता करप्यात येईत. • विक्री प्रक्रिया ही प्रक्रिय प्रायाम यामा आर्थी रार्या क्रिया प्रांत स्वरिय विक्रा आपिक त्र संत्र ता प्रित्त प्रता यां प्राया मत्न ते सिक्र प्रकार प्राया के सि स्वराय नाही त • अत्य स्वर संरित पनके प्रांत या मारतेल कार यांक्रिया प्रालमि वे बीला वे बिक्री सतक्रेय कराया ते देत स्वरा तांत्र त्र • अंची अत्र के केवा बाली सात्त ना सहत्य वा क्रि सात्र वाचा प्रता के रतित यांचा मांत प्								/+ ९१ : ६३५२४	<u> </u> ৫০৩৩३ ( इ
* बोली केवळ ऑनलाईन पद्धतीने विहित नमुम्यात आवष्यक त्या तपथिलासह सादर करणे आवश्यक आहे. इसारा रक्कम भरणा निश्चित केलेल्या राष्ठीव किमतीच्या ५% इतकी आहे आणि ती आरटीजीएस / एनईएफटी / फंड ट्रान्स्फर यांच्या माध्यमातून खालील प्रमाणे केलेल्या खात्यात बोली ऑनलाईन सादर करप्याच्या पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. तायपीत : बिके मात आणि खाळ,आयसीआयसीआय के लिमिटेड, लोअद परळ, मुंबई, खाते क्रमॉक : • १९२३-७-७२२५-०० अायएफएससी केंड. आयसीआयसी ०२० ट्रस्ट खाते क्रमॉक : • १९२३-७-७२२५-०० * सादर करावयाची बोली रककम राष्ठीव किमतीच्या पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे अणि बोलीदार यांनी आपत्या बोली रु ५०,०००/- ज्या पटीत ( रुपये प्रन्नास मात्र 7) वाढीयेगे आवश्यक आहे. मालमनेची विकी प्राधिकृत अधिकारी यांनी निधारित केलेला राष्ठीव रकमेच्या प्रेवील प्रकाणे किमतीला लेली जाणार नाही. : किमतीयेक्ष कमी किमतीला लावलेली बोली फेटाळण्यात येईल आणि जमा केलेली इसारा रककम जाद करण्यात येईल. * यसरवी बोलीदार यांना खरेदी रककमेच्या २५,% रककम ( ज्यात इसारा रकमेवा सात्रोय आणि जी ० %, प्रमाणे वरील प्रमाणे नमूद केत्यान्त्रा स्वर्ध संदेखित प्रकाणे काला करणे आवश्यक आहे. खरेदी रकमेच्या उर्वतिरा ७५,% २४ * संदेखि रकाणे वार्ण यांची यारची किंवा ला लात्रखोपसुन कामकाजाच्या दुर्दाया तिका प्रेवाल पर्का जयात नेई थ. * अयसवी बोलीदार यांना खरेदी रकमनेच्या २५,% रककम ( ज्यात इसारा रकमेवा इसारा अणी संरक्षित प्रकाणे व्राव्या लेखी स्वरूप्यात वेर्ड ल * अयसवी बोलीदार यांनी सरावा विद्या रेका ला लात्रखोपसुन कामकाजाच्या दुर्दाया त्रणी संरक्ष पत्का वेला देईल. * विक्री प्रक्रिया ही संरक्षि पत्रको प्राया रकम ह किलावा प्रक्रिया प्रखा सुर्द्या तिकर्य भागार नाही. * अयसवी बोलीदार यांनी सरला येणात येती की तांनी स्वरं-प्राया प्रार्डाय स्वारी प्रवा ते प्रमाणे स्वात से प्रमाण भया करती बार्की राक्र यांचा आया स्वलेला आधी सारी रात र खोया करी खरता पत्क राया ने रंखित सिक्ता * वक्रि प्रतिया यांना सरला येणात येती ती साति सत्ते- * वक्रि प्रक्रिया ही संरति राका यांचा म्यार राक्त कर्या पाललिकर माखमतेची चीकमी स्वरंत्रयाणे कराती. दरील प्रमाणे ब्रावि वर्ता आणि तेवते प्रया से संरति राना वेर्ड ताला स्वर्च का आणि ता रार्व वेरविय र यांचा प्राति कालेवा के तान के. * विक्री प्रक्रिया ही सित्त ता आणि ता राण्य वे	* बोलीदार यांना स	ल्ला देण्यात येतो की त्यांनी ब	बोली अर्ज, निविद	ा प्रपत्र, लिलावाद्व	ारे विक्रीच्या सविर	त्तर अटी आणि घ	रातीं यांचा आपल्य	। बोली सादर कर	ण्याच्या आधी
इसारा रक्कम भरणा निश्चित केलेल्या राषीत किमतीव्या १० % इतकी आहे आणि ती आरटीजीएस / एनईएफटी / फंड ट्राल्फर यांच्या माध्यमातून खालील प्रमाणे केलेत्या खात्यात बोली ऑनलाईन सादर करण्याच्या पूर्वी जमा करणे आवश्यक आहे. त्रिप्रींव: खोते क्रमंक :- १२१३०-१२१००२ अायएफर्ससी कोठ आयसीआपसीआप बैंक तिमिटेड, लोअर परळ, मुंबई, खाते क्रमंक :- १२१३०-१२१२०२ आयएफर्ससी कोठ आयसीआपसी ०२० इस्ट खोते क्रमंक :- १२१३०-१२१२० अायएफर्ससी कोठ आयसीआपसी ०२० इस्ट खाते क्रमंक :- १२१३०-१२१२० श्वाद करारवायी बोली रक्कम राष्ट्रीत किमतीच्या पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे आणि बोली रकमेच्या पेक्षा कमी किमतीला लेली जाणार नाही. : किमतीपेक्षा कमी किमतीला लावलेली बोली फेटाळण्यात येईल आणि जमा केलेती इसारा रक्कम जप्त करण्यात येईल. १ याररसी बोलीदार यांना खरेदी रक्कमेच्या ३२५ % रक्कम ( ज्यात इसारा रकमेचा समवेश आहे आणि जी १० % प्रमाणे वेली प्रत्ना काले जालारे प्रात्न कालाजाचा दुरम्पा दिवयी भिया करणे आवश्यक आहे खोरी तकमेच्या उदेश ( रक्कमं दर्वे रकमेच्या देवरी भर पाक ता लरधेपान्त कालाजाचा दुरम्पा दिवयी भरणा करणे आवश्यक आहे खोरी तकमेचा व्रति स्वित्र प्रत्ना पांचा वातरधो पहि कामकाजाचा दुरम्पा दिवयी भरणा करणे आवश्यक आहे खोरी तकमेचा वर्वीर कामेच्या वर्वी साल पाक करणे आवश्यक आहे और कंकि रक्कम खोरी को क्या वर्वी सकमेचा वर्ये आहि ग क्रिये क्रिकेम वीली प्रत्ना प्रत्या वेला ता तरखेपान्त कामकाजाचा दुरम्पा दिवयी भरित करणे आवश्यक आहे. खरेरी रकमेच्या वर्ति ७४ % र संरात्न प्रक्रिय माठी प्रत्नि प्रात्न रक्कम इ लिलाव प्रक्रिया एं झाल्पानंतर १५ दिवसांत परक करण्यात येईल. अथयरकी बोलीदार यो गोभरणा केली हमारा रक्कम इ लिलाव प्रक्रिया एं झाल्पानंत १५ दिवसांत परक करण्यात येईल. बिक्री प्रक्रिया सात्री प्रक्रिय प्रांच सात्न ही लांच प्रक्रिया प्रणं झाल्पा र्वां सर्वात प्रतक करण्यात येईल. बिक्रेय प्रक्रिय सात्रेय प्रिक्त प्रक्रि वायोन स्रत्त खोत क्रि बाधीन क्र यहेत्व थांकरची वच्चा सर्वत स्वात्त कर्वा भाय केररेयां कर्वा ति प्रान्त वेरक रेख बकी बिक्रेय प्रक्रिया सिक्रेय प्रिक्त यांक्या स्रत्त र यांन प्रतित्व स्वर्क प्रांकरची कर्वांत र स्वा सात्त ताची किसाहोन नमूद केलेल्या आणि ठेवलेत्या मालतनते दर्या स्वर्ति प्रांत स्वर्या प्रांत प्रांकिल यांचाणी स्वरंत प्रांकरची स्वर्त सा					ादर करणे आवश्य	पक आहे.			
तपशील : बिके नाव आणि शाख,आवसीआव बैंक लिम्टिंड, लोअर परळ, मुंबई, जायएफएससी कोड : आवसीआवसी ०००२२३ कादर कराववाची बोली रक्कम राष्ठीव किमतीच्या पेक्षा अधिक असणे आवश्यक आहे आणि बोलीदार यांनी आपत्था बोली रु ७०,०००/- च्या पटीत ( रुपये पत्रास मात्र ) वादविणे आवश्यक आहे. मालमतेची विक्री प्रार्थिक असणे आवश्यक आहे आणि बोलीदार यांनी आपत्था बोली रु ७०,०००/- च्या पटीत ( रुपये पत्रास मात्र ) वादविणे आवश्यक आहे. मालमतेची विक्री प्रार्थिक असणे आवश्यक आहे आणि बोलीदार यांनी आपत्था बोली रु ७०,०००/- च्या पटीत ( रुपये पत्रास मात्र ) वादविणे आवश्यक आहे. मालमतेची विक्री प्रार्थिक प्रारंश यांनी निर्धारित केलेला राष्ठीय रकनेच्या देश कमी किमतीला केली जाणा ताही. ' क्यासती बोलीदार यांना खरेदी तकमचेच्या २५ % रक्कम ( ज्ञांत इसारा रकनेवा क्यारविश्र भाग करण्या ते प्रेर्ड. ' याशसी बोलीदार यांना खरेदी राकमचेचा २५ % रक्कम ( ज्ञांत इसारा रकनेवा कार्यविया श्रेर्णा करण्या ते प्रेर्ड. ' याशसी बोलीदार यांनी भरणा केलेली चाया गतरखेपासून कामकाजाच्या दुसऱ्या विक्री भरणा करणे आवश्यक आहे. ' अयाशसी बोलीदार यांनी भरणा केलेली इसारा रककम इ लिलाव प्रक्रिया एक्रीखा अध्या नराही. * अयशसी बोलीदार यांनी भरणा केलेली इसारा रककम इ लिलाव प्रक्रिया एक्रीवार यांची क्यांग येत करण्या ते ही * अयशसी बोलीदार यांनी भरणा केलेली इसारा रककम इ लिलाव प्रक्रिया एक्रीवार यांची कराती ते ति प्राया के प्रार्थ कि कि निष्पादित करण् आधी अदा केल्यास विक्री प्रेर्क्या योण्या ते प्रार्थी. जर खरेदीतार / हमीदार यांनी संद्रित धानको यांने यो असलेली रक्कम सेल डीड निष्पादित करण् आधी अदा केल्या सिकारी केल्या थाणि लाग नही. * इक्क्र निविदादार यांना सत्ता देप्या ते को वांनी स्वतःच्या पातलीवर मालमतेची चीकप्री सर्वतिय पत्र कराती ने प्रार्थ ते पालकी प्रांत नमूद केलेला आणि ठेवलेदिया मालमतेवर कोणताही मार, लिन, मालमता कर देयक आणि अत्य सरकारी तसंच वैधानिक देयचे असत्या साची जाबवदी प्रायिकृत अधिकारी यांची अत्तही कच्वे प्राया प्रायान ते त्या के ते बाकी आहे. * विक्रे प्रियाया आदि प्राया पाय पूर्य परवान कराव मेलिक कोणताही कारण ने देत था आणि क्रि श्र क्या जावा हिंत क्रिय का प्राया निविदादार यांना प्रारित ता प्रायत्त ते आख की आहे. * बेला प्रारेया आदित प्राय पाय पाय प्रिया यांग केता कालेला वा लेग त	इसारा रक्कम भर	गा निश्चित केलेल्या राखीव नि	केमतीच्या १० %	इतकी आहे आगि	णे ती आरटीजीए		फंड ट्रान्स्फर यां	च्या माध्यमातून र	खालील प्रमाणे
बैकेचे नाव आणि शाख,आयसीआय बैंक लिमिटेड, लोअर परळ, मुंबई,         लाभार्थीच नाव : सूरक्षा एआरसी ०२० ट्रस्ट           खात क्रमांक : - ०२३२०५०१२५००         आयएफएससी कोट : आरसीआपसी ००००३२३           * सादर करावयांची बोली रक्कम राखीव किमतीच्या पेक्षा आधिक अराणे आवश्यक आहे आणि बोलीतार यांनी आपत्या बोली रु ५०,०००/. च्या पटीत ( रुपये प्रजास मात्र ) तादविजी रककम राखीव किमतीच्या पेक्षा आधिक अराणे आवश्यत भार्की (प्रति कोल्या राखीवार कमेग्या पेक्षा कमी किमतीला लेली केली फालर नाही. : किमतीपेक्षा कमी किमतीला लावलेली बोली फेटाळण्यात पेईल आणि जमा केलेली इसारा रककम जप्त करण्यात येईत.           * ययरसी बोलीतार यांना खेरती रककमेच्या तिक प्रिण्ठा रेथांनी भियंगि सिंगि सिंगित केल्या राखीत रकममेच्या पेक्षा रुपते हुस्टेर कमेच्या उर्थेत रुपते जा लायत्ये प्राप्त बोलीदार स्पूर्ण प्रोप्ता खाल्याचा तिवमी किंत या तारव्येपास्त कामतमजाख्या दुर्ख्या भरणा करणे आवश्यक आख, खेरते रकमेच्या उर्येत्त ७५०,०००/.           • ययरसी बोलीतार यांना खेरती राकमेच्या तिया भिरात रुपते प्राप्त करण्या तरेईत.         • व्यावतिया मांने स्पाच कोलेला कोले इसार रकमम प्र ति वा शिर्ण राज करणे आवश्यतक अधि, खेरते रुपते मांन्य झालेल्या वाठीत त भरणा करणे आवश्यरक आहे. आणि हा कालावधी तीन महित्यांच्या कालावधीपेका अधाण नाही. • अयरसी बोलीतार यांना रेखा केले इसारा रकमम ह लिलाव प्रक्रिया पूर्ण हापानंतर १९ दिवसांत पर करण्यात येईत.           * विकी प्रक्रिया रेपाया ते यो को दानी सतःच्या पातळीतर मालमतेची चोकशी स्तारांते पर करण्यात येईत.           * व्राकी प्रक्रिया रेपाया पे तां राही.           * इस्कुक निर्विदाया रंगा संला प्रयान रेकते की सानी स्वान प्राप्त किंत किंत स्वरंग्र पो कराते ते स्वा काकी श्र.०० व विकत स्वर्क आणि ठेवलेल्या मालमतेचा रोया रेया ते यो की सानी स्वात साल सत्ते प्रार्य स्वरंग्र संत करा वा जागि ते स्वारे स्वाफा ते निया ये प्रया के रालां स्वानि स्वान स्वारि स्वारा ने मुद्र केल्या आणि ठेवले प्रक्रिया ये स्वा सिक्त प्रिक्रा वाया प्रत्य संव		विश्वा जानसाइन सादर पह	્યાંબા પૂર્વા અન	विरुर्ण जावरपय	5 016.				
<ul> <li>* सादर करावयाची बोली रक्कम राखीव किमतीच्या पेक्षा अधिक असणे आवश्यक अहे आणि बोलीदार यांनी आपत्था बोली रु ५०,०००/- च्या पदीत ( रुपये पन्नास मात्र ) वादविणे आवश्यक आहे. मालमत्तेची विक्री प्राधिकृत अधिकारी यांनी निर्धारित केलेल्या राखीव रकमेच्या पेक्षा कमी किमतीला केली जाणार नाही. ' किमतीपेक्षा कमी किमतीला तावलेली बोली फेटाळण्यात पेईल आणि जमा केलेली इसारा रकमम जार करण्यात पेईल.</li> <li>यारासी बोलीदार यांना खरेदी रकमेच्या २५ % रक्कम ( ज्यात इसारा रकमेवा समावेश आहे आणि जी १० % प्रमाणे वरीत प्रमाणे नमूद केल्यानुसार आहे ) र बोलीदार स्थान घोषणा झाल्याच्या दिवशी किवा ता तारखेपासून कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी भाणा करणे आवश्यक आहे. खरेदी रकमेच्या उवीरत ७५ % र संरक्षित धनको यांनी यात्रारों किवा ता तारखेपासून कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी भाणा करणे आवश्यक आहे. खरेदी रकमेच्या उवीरत ७५ % र संरक्षित धनको यांनी प्रथा केलेली इसारा रकम इ लिलात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसाता परा करण्यात वेखे सरूपात मान्य झालेल्या वढीव ता भरणा करणे आवश्यक आहे. आणि हा कालावधी तीन महिन्यांच्या कालावधीपेक्षा अधिक असणार नाही.</li> <li>श्वश्वर निविद्यादार यांना सरला देण्यात येती की तांनी रवतःच्या पातळीवर मालमत्तेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरीत प्रयात येती की तांनी रवतःचा पातळीवर मालमत्तेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्यात येता की तोनी राततः कर देवक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देवके असत्यास त्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची अ नाही.</li> <li>वति प्राणो विराराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पहणी १७ जून २०२३ रोजी सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ४. ०० या वेळेत इच्छूक पक्षि तियारा यंना प्रायक्रित स्थात प्रतान के ला लोग.</li> <li>संतिया प्राण प्रितर वाची अत्रिय यंत्र यो आणि तारण ठेवलेल्या मालमत्त्वी पहणी १७ यांच यांचा गांव तिकी प्राणपत्र" जाते करतील. मुदांक जुत्क, नोवणी कन्वेदयस, कॅट / जीएसदी आर्वी प्राया पूर्व परवानगी करता येईल. कोणतीही बोली / नविदा कोणतेही कारया न देता केटालून लावप्याचा आधिकार प्रा आर्वा त्यां काही कियान देयके देणे बाठी आहे.</li> <li>विकी प्राणियते प्राया खरेदीया संपाक का ले.</li> <li>विकी प्राणियत्त यांचिक त्यावत्त प्राति कार्व, ताची प्रातत व्याकित्त त्यार्या तालेत कर पायाकडे रोकि</li></ul>	बँकेचे नाव आणि		<sup>5</sup> लिमिटेड, लोअर	परळ, मुंबई,				-	
मात्र ) वाढविणे आवश्यक आहे. मालमत्तेची विक्री प्राधिकृत अधिकारी यांनी निर्धारित केलेत्या राखीव रकमेव्या पेक्षा कमी किमतीला केली जाणार नाही. किमतीपेक्षा कमी किमतीला लावतेली बोली फेटाळण्यात येईल आणि आम केलेली इसारा रक्कम जल करण्यात येईल. श्वारवी बोलीदार यांना अरंदी रक्कमेव्या २५% रक्कम ( द्यात्वा किंपा खरेदीदार आणि संरक्षि चमलंग यांव्यात लेखी स्वरूपात मान्य झालेल्या वाढीते भरण करणे आवश्यक आहे. खरेदी रकमेव्या २५% रक्कम ( द्यात्वा किंपा खरेदीदार आणि संरक्षि चमलंग यांव्यात लेखी स्वरूपात मान्य झालेल्या वाढीते वा संराधित धनको यांनी याश्य बोलीदारयी पोषण केल्यानंतर १५ दिवसांत किंवा खरेदीदार / हमीदार यांनी संरक्षिय चनको यांच्या लेखी संकरपात मान्य झालेल्या वाढीते वा संराधित धनको यांनी याश्य किंवा तैया निर्दायांच्या वालावशीयीआ अधिक असणार नाही. * अयश्य बोलीदार यांनी भरणा केलेली इसारा रक्कम इ लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत परत करण्यात येईल. * विक्री प्रक्रिय धनको यांच्या मान्यतेला अधीन राहील, जर खरेदीदार / हमीदार यांनी संरक्षित धनको यांना देणे असलेली रक्कम सेल डीड निष्पादित करर आधी अदा केल्यास विक्री प्रक्रिया भाग नाही. * इच्छूक निविदादार यांना सल्ला देग्यात येतो की त्यांनी स्वतःच्या पातळीवर मालमतेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि ठेवलेल्या मालमतेवर कोणताही भार, लिन, मालमत्ता कर देयक आणि अस सरकारी तसंच वैधानिक देयके असल्या सत्याची जाबबदारी प्राधिकृत जाही. * वरीत प्रमाना मालमतेवर कोणताही भार, लिन, मालमत्ता कर देयक आणि अत्य सरकारी तसंच वैधानिक देयके असल्या सत्याची जाबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची अ नाही. * वरीत प्रमाना देयक देणे बाळी आहि शाल्यानंतर पाधिकृत अधिकारी यशस्वी खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक युत्क ज् नविदाया यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या सुर्व राधिका ता लाले. * सीसायटीची काही किमान देयके देणे बाळी आहे. * विकी प्रक्रिय्या अदी आणि शार्ती पुर्वा आधि लातेता बनाविण्यात आलेले नायात्रा जित्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक यूवक ज्युत्क क आधित रांचा माहतेसराती प्राधिकृत आधिकारी यांच्या ता लागेत. याची यूरंता बनावी लाते जा प्रायिकर कायदा १९६१ मधात तर्यु जाता मूलखेतात्य * याच्र्री अक्रिय साखनराती प्राधिकृय आधिका राच्या क्रि क्या का लाचे प्									
* यशस्वी बोलीदार यांना खरेदी रक्कमेव्या २५ % रक्कम ( ज्यात इसारा रकमेवा समावेश आहे आणि जी १० % प्रमाणे वरील प्रमाणे नमूद केल्यानुसार आहे ) र बोलीदार म्हणूत घोषणा झात्याच्या दिवशी किवा त्या तारखेपासून कामकाजाच्या दुसन्या दिवशी भरणा करणे आवश्यक आहे. खरेदी रकमेव्या उवीरेत ७५ % र संरक्षित धनको यांनी यशस्वी बोलीदारघी घोषणा केल्यानंतर १५ दिवसांत किंवा खरेदीदार आणि संरक्षित धनको यांच्यात लेखी स्वरूपात मान्य झालेत्या वाढीव ता भरणा करणे आवश्यक आहे. आणि हा कालावधी तीन महिन्यांच्या कालावधीपेक्षा अधिक अराणार नाही. * अयशस्वी बोलीदार यांनी भरणा केलेदी इसारा रक्कम इ लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत परत करण्यात येईल. * विकी प्रक्रिया धानी भरणा केलेती इसारा रक्कम इ लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत परत करण्यात येई ल. * विकी प्रक्रिया भक्तमे घोष्या येणात येणार नाही. * अयशस्ती बोलीदार यांनी मह्त किंता देणात येणार नाही. * इक्कूक निविदादार यांना सल्ला देण्यात येणा रनाही. * इक्कूक निविदादार यांना सल्ला देण्यात येणा रनाही. * इक्कूक निविदादार यांना सल्ला देण्यात येगा रनाही. * इक्कूक निविदादार यांना सालमत्तेवर कोणताही भार. लिन, मालमत्ता कर देयक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देयके असल्यास त्याची जबाबरारी प्राधिकृत अधिकारी यांची अ नाही. * वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी १७ जून २०३३ रोजी सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ४. ०० या वेळेत इक्कूक पक्ष निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने करता येईल. कोणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्रा अधिकारी यांच्याळ इराहील. * सोंसायटीची काही किमान देयके देणे बाकी आहे. * विकी प्रक्रिया हात्र नित करिया चांरा प्राय्त्तत अधिकारी याससी खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक प्रता करावी तर्चता करावी जिक्या हे ' दिक्री प्रायाक, देह' जीएसती आदत्त कर्या अधीवरी यांच्याक रे तही. * विक्री प्रक्रिया ही प्रायिक्र आधिकृत आधिकृत अधिकारी याससी खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक यांता क्र * सांसारीची काहि कात्या तमूद केलेव्या संदर्या यांच करावा लागेल. * विक्री प्रक्रिय हो काय्यत का करात यांचा करि यांचा करावा वाणेल. * वोद्यदील अधिक माहितीसाठी प्रायिकृत आदिकारी यांच									
बोलीदार म्हणून घोषणा झात्याच्या दिवशी किंवा त्या तारखेपासून कामकाजाच्या दुसऱ्या दिवशी भरणता करणे आवश्यक आहे. खरेदी रकमेच्या उवेरित ७५ % र संरक्षित धनको यांनी यशरवी बोलीदारची घोषणा केल्यांनंतर ९५ दिवसांत किंवा खरेदीदार आणि संरक्षित धनको यांचात तेखी सररूपात मान्य झालेल्या वाढीव ता भरणा करणे आवश्यक आहे. आणि हा कालावश्यी तीन महिन्यांच्या कालावश्येप्रिश्न अधिक अरमणर नाही. * अयशसी बोलीदार यांनी भरणा केलेली इसारा रक्कम इ लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत परत करण्यात येईल. * विकी प्रक्रिया ही संरक्षित धनको यांचा मान्यतेला अधीन राहील. जर खरेदीदार / हमीदार यांनी संरक्षित धनको यांना देणे असलेली रक्कम सेल डीड निष्पादित करप आधी अदा केल्यास विक्री प्रक्रिया घेप्णया येणान नाही. * इश्कृक निविदादार यांना सरला देप्यात येतो की त्यांनी स्वतःच्या पातळीवर मालमत्तेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि ठेवलेल्या मालमत्तेवर कोणताही भार, लिन, मालमत्ता कर देयक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देयके असल्यास त्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची अ नाही. * वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी १७ जून २०३३ रोजी सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ४. ०० या वेळेत इस्कृक पक्ष निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने करता येईल. कोणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्रा अधिकारी यांच्याळडे राहील. * सोसायटीची काही किमान देयके देणे बाकी आहे. * विकी प्रक्रियेच्या अंदी आणि शत्तीं पूर्ण झात्यानंत प्राधिकृत अधिकारी याससी खरेदीदार यांचा प्रांत जातेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्रा अधिकारी यांच्याक हे रहाहेल. * वीवग्रे प्रिक्रेया जातन मूद केलेल्या अहि, त्याची पूर्तात करावी लागेल. * सोसयदीची काही किमान देयके देणे बाकी आहे. * विकी प्रक्रियेचा जायतात नमूद केलेल्या आहि, त्याची पूरास्वनी खरेदी थार यांचा पारिकर कायदा १९६१ मधील तरतुदी ज्यात मूलस्रोतातून कर जी सदरील स्थावर गावात तमूद केलेल्या अहि, त्याची पूरांचनी क्रमांक :+ ९१९२०० १२८८७७ थेये संपर्क साधावा. * अदेी आणि क्रात्ती वाया सवित्रत त्यशील जाण्या, दुरध्वनी क्रमांक :+ ९१९२०२ १८८४७७ थेये संर्य साधावा. * अदे आणि कार्ती यांचा सबित्तत त्यशील जाण्या ने प्रतने काण्यता आलि वाच प्रित्त वाचा								णो जगर केलग	गान आहे ग
भरणा करणे आवश्यक आहे. आणि हा कालावधी तीन महिन्यांच्या कालावधीपेक्षा अधिक असणार नाही. * अपयास्वी बोलीदार यांनी भरणा केलेली इसारा रक्कम इ लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांता पर तक रण्यात येईल. * विक्री प्रक्रिया ही संरक्षित धनको प्रक्रिया घेण्यात येणार नाही. * इच्छूक निविदादार यांना सल्ला देण्यात येणा नाही. * इच्छूक निविदादार यांना सल्ला देण्यात येणा नाही. * इच्छूक निविदादार यांना सल्ला देण्यात येणा नाही सरतंच्या पातळीवर मालमत्तेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेत्या आणि ठेवलेत्त्या मालमतेवर कोणताही भार. लिन, मालमत्ता कर देयक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देयके असल्यास त्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची अ नाही. * वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तरण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी १७ जून २०२३ रोजी सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ४. ०० या वेळेत इच्छूक पक्ष निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने करता येईल. कोणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्रा अधिकारी यांच्याकडे राहील. * सोसायटीची काही किमान देयके देणे बाकी आहे. * सिका प्रक्रिणि मान देयके देणे बाकी आहे. * सिकी प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यसरवी खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नौंदणी कन्व्येप्स, व्हेंट , जीएसटी आदींचा भरणा खरेदींदार यांना करावा लागेल. * विक्री प्रक्रिया ही किमान देयके देणे बाकी आहे. * विक्री प्रक्रिया ही सवरील कायदात नमूद केलेल्या अधि आणि त्या अंतर्गता बनवी लागेल. * विक्री प्रक्रिया ही सवरील कायदात नमूद केलेल्या अधि आणि क्या वंताले लगे लागेल. * विक्री प्रक्रिया ही सवरील कायदात नमूद केलेल्या आणि त्या अंतर्गता बनविप्यात आले ति नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आरी अधीन असेल. * यापुदील अधिक माहितीला प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक :+ ९१९९२० २१८४०७ थेये संपर्क साधावा. * अटी आणि प्रार्ती यांचा संवस्तर तपर्शील जाण्या स्र रक्ते कायदा आणि त्या अंतर्गता बनविज्या त्यातेल प्रांत वाचो के प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्य पाठविण्यात येईल. (त्यातील तपरील हा या सूदनेचा भाग समजज्ज येईल) ही सूचना कर्जदा / हमी मुंवई स्वर आणि ह्या अंतर्र क्रिकारी प्रांच्यासि स्रिक्त	बोलीदार म्हणून	घोषणा झाल्याच्या दिवशी वि	कैवा त्या तारखेप	ासून कामकाजाच	या दुसऱ्या दिवर्श	ो भरणा करणे अ	ावश्यक आहे. ख	रेदी रकमेच्या उ	र्वरित ७५ % र
* अयशसी बोलीदार यांनी भरणा केलेली इसारा रक्कम इ लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १५ दिवसांत परत करण्यात येईल. * विक्री प्रक्रिया ही संरक्षित धनको यांच्या मान्यलेला अधीन राहील. जर खरेदीदार / हमीदार यांनी संरक्षित धनको यांना देणे असलेली रक्कम सेल डीड निष्पादित करप आधी अदा केल्यास विक्री प्रक्रिया घेपपात येणा राही. * इच्छूक निविदादार यांना सल्ता देप्यात येतो की त्यांनी स्वतःच्या पातळीवर मालमत्तेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि ठेवलेल्या मालमत्तेवर कोणताही भार, लिन, मालमत्ता कर देयक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देयके असत्यास त्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची अ नाही. * वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी १७ जून २०३३ रोजी सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ४. ०० या वेळेत इच्छूक पक्ष निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने करता येईल. कोणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्रा शंसायाटीची काही किमान देयके देणे बाकी आहे. * बिकी प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यशस्वी खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नोंदणी कन्वेयन्स, व्हेंट , जीएसरी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. * सोक्यायीची काही किमान देयके देणे बाकी आहे. * विकी प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झात्यात्र प्रांत करावी लागेल. * विकी प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झात्याना करावा लागेल. * विक्रेप प्रिया ही सवररील कायद्यात नमूद केलेल्या अधिकरारी यांचर्सी खरेदीदार यांना प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरतुदी ज्यात मूलस्रोतातून कर जी सदरील स्थावर भातातत्त नापशी काणि स्वार्ग आधिकृत आधिकराती बनविण्यात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि शर्त अधीन असिक माहतिसाठी प्राधिकृत आधिकारी यांच्याशी दुरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० २१८४७७ येथे संर्यर साधावा. * अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील हा या सूचने आता स्विक्र्या क्रामंह : + ९१ ९९२० २१८४७७ येथे संर्यक साधावा. * अदी आणि आती यांचा सविस्तर तपशील जाया सूचेन्या प्रांत क्रिया नात्रित बनविण्यात आले नियम तसेच वरील प्रमाणे विदासाचे नेयातिक्र सूचना आहि तारवित्त अधिकारी यांच्यात त्र स्व का सूचने भागा समजणवा येईल ) राठविय्यात ये							यांच्यात लेखी स्वर	रूपात मान्य झाले	ल्या वाढीव ता
अधी अदा केल्यास विक्री प्रक्रिया घेण्यात येगा र नाही. * इच्छूक निविदादार यांना सल्ता देण्यात येता की त्यांनी स्वतःच्या पातळीवर मालमत्तेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि ठेवलेल्या मालमतेवर कोणताही भार, लिन, मालमत्ता कर देयक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देयके असल्यास त्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची अ नाही. * वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी १७ जून २०२३ रोजी सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ४. ०० या वेळेत इच्छूक पक्षे निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने करता येईल. कोणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्रा अधिकारी यांच्यालडे राहील. * सिंसायटीची काही किमान देयके देणे बाकी आहे. * विक्री प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यशस्सी खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नौंदणी कन्व्देयत्स, व्हेंट / जीएसटी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. यशस्त्री खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नौंदणी कन्व्देयत्स, खंट / जीएसटी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. यशस्त्री खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नौंदणी कन्व्देयत्स, खंट / जीएसटी आदींचा भरणा खरेदीयार यांना करावा लागेल. * विक्री प्रक्रिया ही सियनत खरेती यांच्या ची पूर्तात करावी लागेल. * विक्री प्रक्रिया ही सदरील कायद्वात नमूद केलेल्या अटी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तत्त्तच वरील प्रमाण कित्तराने नमूद केलेल्या अटी आणि शर्त अधी आणि धार्ती यांचा संविस्तर तपर्थात्त जाणू योण्यासाठी कृपया निविदा प्रपत्र काळजीपूर्वक वावावे जे प्रधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्य पाठविण्यात येईल. (त्यातील तपश्रील हा या सूचनेचा भाग समजण्यात योईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणील हा या सूचनेच्या भाग समजण्यात योईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणीत हा या सूचनेच्या भाग समजण्या योईल ) सरक्षा असेंद रिकनस्ट्रक्या नि सरक्ष असेंद रिकनस्ट्रक्या लीय (प्राधिकृ अधिकारी) सरक : नवी मुंबई	* अयशस्वी बोलीद	ार यांनी भरणा केलेली इसार	ा रक्कम इ लिला	व प्रक्रिया पूर्ण झा	ल्यानंतर १५ दिव	सांत परंत करण्य	ात् येईल.		
* इच्छूक निविदादार यांना सल्ला देण्यात येतो की त्यांनी स्वतःच्या पातळीवर मालमतेची चौकशी स्वतंत्रपणे करावी. वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि ठेवलेल्या मालमत्तेवर कोणताही भार, लिन, मालमत्ता कर देयक आणि अन्य सरकारी तसेच वैधानिक देयके असल्यास त्याची जबाबदारी प्राधिकृत अधिकारी यांची अ नाही. • वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी १७ जून २०२३ रोजी सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ४. ०० या वेळेत इच्छूक पक्ष निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने करता येईल. कोणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्रा अधिकारी यांच्याकडे राहील. • सोसायटीची काही किम्मान देयके देणे बाकी आहे. • विकी प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यासस्वी खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नॉदणी कच्छेयेत्स, व्हेंट , जीएसरी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. • सिकी प्रक्रिय हो कायदाल नमूद केलेल्या आदी आणि, त्या ची पूर्तता करावी लागेल. • विकी प्रक्रिया ही सवरील कायदाल नमूद केलेल्या अटी आणि त्या अंतर्गत बनविण्याता आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि शर्त अधीन असेल. • यायदुवि अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी कमांक : + ९१ ९९२० २१८४०७ येथे संपर्क साधावा. • अटी आणि शर्ती यांच्या संवसर त्याशील जाणून घेणसाठी कृपया नितिंदा प्रपत्र काळ्जीपूर्वक वावावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध् पाठविण्यात येईल. (त्यातील त्यायील जाणून घेण्यासाठी कृपया निर्विदा प्रपत्र काळ्जीपूर्वक वावावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध् पाठविण्यात येईल. (त्यातील त्वारात मा सूचनेचा भाग समजण्यात येईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार पांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिवसांची वैधानिक सुचवा आहि (याधिकराधी स्वर्य स्वर्या संदर स्वर्या या सूचनेचा मा समजण्या ता रेईल ) हा स्वरा जसेंद र हमील जया स्वर्ट स्वर्या सिकारी यांच्याक्र क्राय आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिकाररी ( त्याविक अधिकारी) स्वर्य स्वर्य स्वर्या सा स्वर्य आणि रिया अंतर्य तनविण्यात आलेल्या नियमांच्या अनु सुक्त अधिकारी (दरा अप असेंद रि				।. जर खरदीदार /	हमीदार यानी सं	रक्षित धनको यान	।। दण असलला र	क्कम सल डोड नि	नष्पादित करण
नाही. * वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या आणि तारण ठेवलेल्या मालमत्तेची पाहणी १७ जून २०२३ रोजी सकाळी ११. ०० ते संध्याकाळी ४. ०० या वेळेत इच्छूक पक्ष निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने करता येईल. कोणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्रा अधिकारी यांच्याकडे राहील. * सोसायटीची काही किमान देयके देणे बाकी आहे. * विकी प्रक्रियेच्या अटी आणि शर्ता पूर्ण झात्यानंतर प्राधिकृत अधिकारी याससी खरेदीदार यांच्या नावे "विकी प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक युल्क, नोंदणी कन्व्देयन्स, व्हेंट / जीएसटी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. यशस्वी खरेदीदार यांना प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरतुदी ज्यात मूलस्रोतातून कर जो सदरील स्थावर मालमत्तेच्या खरेदीचार यांना करावा लागेल. यशस्वी खरेदीदार यांना प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरतुदी ज्यात मूलस्रोतातून कर जो सदरील स्थावर मालमत्तेच्या खरेदीचार यांना करावा लागेल. * विक्री प्रक्रिया ही सदरील कायद्यात नमूद केलेल्या अदे आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अदी आणि श अधीन असेल. * यापुढील अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० २१८४०७ येथे संपर्क साधावा. * अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील जापून घेष्याशी वूरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० २१८४०७ येथे संपर्क साधावा. * अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील जापून घेप्याशाठी कृपया निविदा प्रपत्र काळ्जीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्य पाठविण्यात येईल. (त्यातील तपशील हा या सूचनेचा भाग समजण्यात येईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार यांच्यासोठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे. दिनांक : नवेश अल्ड२ स्थळ : नवी मुंबई	* इच्छूक निविदाद	ार यांना सल्ला देण्यात येतो	की त्यांनी स्वतः						
निविदादार यांना प्राधिकृत अधिकारी यांच्या पूर्व परवानगीने करता येईल. कोणतीही बोली / निविदा कोणतेही कारण न देता फेटाळून लावण्याचा अधिकार प्रा अधिकारी यांच्याकडे राहील. • सोसपटीनी काही किमान देयके देणे बाकी आहे. • विक्री प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यशस्वी खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नॉदणी कन्द्र्येयन्स, खेंट , जीएसरी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. • विक्री प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यशस्वी खरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नॉदणी कन्द्र्येयन्स, खेंट , जीएसरी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. • विक्री प्रक्रिया ही सदरील कायद्यात नमूद केलेल्या अंदी आणि त्या अंतर्गत बनविण्पात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अंटी आणि श अधीन असेल. • यायुद्वीत अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० २१८४०७ येथे संपर्क साधावा. • अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कृपया निविदा प्रपत्र काळ्जीपूर्वक वावावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्य पाठविण्यात येईल . (त्यातील तपशील जा या सूवनेचा भाग समजण्यात येईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार यांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे. <b>दिनॉक : ३००५२०२३</b> <b>स्यळ : नवी मुंबई</b> <b>राक्ष अंतर रिकन्स्ट्रक्या ति</b> <b>स्यळ : नवी मुंबई</b> <b>CIN : L65910KL1992PLCO</b> <b>Registered Office: W - 4/638A, Manappuram H</b> P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala,		त्तवर काणताहा भार, लिन, म	ालमत्ता कर दयव	॰ आणि अन्य सर	कारा तसच वधाान	कि दयक असल्प	।सि त्याचा जबाबट	ारा प्राधिकृत आध	कारा याचा अ
अधिकारी यांच्याकडे राहील. * सोसायटीची काही किमान देयके देणे बाकी आहे. * विकी प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यशस्वी खरेदीदार यांच्या नावे ''विक्री प्रमाणपत्र'' जारी करतील. मुद्रांक शुल्क, नौंदणी कन्व्देगन्स, रहेंट / जीएसदी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. यशस्वी खरेदीदार यांच्या प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरतुदी ज्यात मूलस्रोतातून कर जो सदरील स्थावर मालमत्तेच्या खरेदीच्या संदर्भात आहे, त्याची पूर्तता करावी लागेल. * विक्री प्रक्रियत हो सदरील कायद्यात नमूद केलेल्या अदी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि शर्त अधीन असेल. * विक्री प्रक्रिया ही सदरील कायद्यात नमूद केलेल्या अटी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि शर्त अधीन असेत. * यापुढील अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० ११८४०७ येथे संपर्क साधावा. * अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कृपया निविदा प्रपत्र काळजीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्य पाठविण्यात येईल . (यातील तपशील हा या सूचनेचा भाग समजण्यात येईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार यांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० विवसांची वैधानिक सूचना आहे. <b>राप्रिक र. अध्यकरी</b> <b>स्थळ : नवी मुंबई</b> CIN : L65910KL1992PLC00 Registered Office: W - 4/638A, Manappuram H P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala,	<ul> <li>वरील प्रमाणे वि</li> </ul>	स्ताराने नमूद केलेल्या आणि	। तारण ठेवलेल्या	मालमत्तेची पाहण	गी १७ जून २०२३	रोजी सकाळी १	१. ०० ते संध्याका	ळी ४. ०० या वेळे	त इच्छूक पक्ष
* विक्री प्रक्रियेच्या अटी आणि शर्ती पूर्ण झाल्यानंतर प्राधिकृत अधिकारी यश्यस्वी खेरेदीदार यांच्या नावे "विक्री प्रमाणपत्र" जारी करतील. मुद्रांक शुल्क, नौंदणी कच्च्रेयन्स, व्हें८ , जीएसटी आदींचा भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. जी सदरील स्थावर मालमतेच्या खरेदीच्या संदर्भात आहे, त्याची पूर्तता करावी लागेल. * विक्री प्रक्रिया ही सदरील कायद्यात नमूद केलेल्या अटी आणि खा अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि शर्त अधीन असेल. * यापुद्वील अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक :+ ९१ ९९२० २१८४०७ येथे संपर्क साधावा. * अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपर्शील जाणून घेण्यासाठी कृपया निविदा प्रपत्र काळ्जीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्य पाठविण्यात येईल. (त्यातील तपशील हा या सूचनेचा भाग समजण्यात येईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार यांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे [दनांक : ३०/०७/२०२३ सरक' न नी मुंवई MANAPPURAM FINANCE LTD.	अधिकारी यांच्य	कडे रॉहील.		પ્રતા પફ્લ. ભા	ગલાણ બોલી / નિ	ापदा काणतही (	אולט די קמו שי	ાળ્યૂન લાવળ્યાંથાં	जावकार प्रा
कन्व्हेयन्स, व्हेंट / जीएसटी आदींचां भरणा खरेदीदार यांना करावा लागेल. यशस्वी खरेदीदार यांना प्राप्तिकर कायदा १९६१ मधील तरतुदी ज्यात मूलस्रीतातून कर जी सदरील स्थावर मालमतेच्या खरेदीव्या संदर्भात आहे, त्याची पूर्तता करावी लागेल. * विक्री प्रक्रिया ही सदरील कायदात नमूद केलेल्या अटी आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि शर्त अधीन असेल. * यापुढील अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० २१८४०७ येथे संपर्क साधावा. * अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कृपया निविदा प्रपत्र काळर्जीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्य पाठविण्यात येईल. (त्यातील तपशील हा या सूचनेचा भाग समजण्यात येईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार यांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे वित्तांक : ३००५२०२३ (प्रार्थिकृत अधिकारी) स्थळ : नवी मुंबई MANAPPURAM FINANCE LTD.	* सोसायटीची काह	ो किमान देयके देणे बाकी उ		अशिकामी मणग	गे ज्वोटीटाव गांच	ग नाते भविकी ग	यागात्रः जठी व	जनील गरांक प	ਕਿਨ ਕੀਂਗਾਇ
* विक्री प्रक्रिया ही सदरील कायद्यात नमूद केलेल्या अटी आणि त्यां अंतर्गत बनविण्यात आलेले नियम तसेच वरील प्रमाणे विस्ताराने नमूद केलेल्या अटी आणि श्वा अधीन असेल. * यापुढील अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० १२८४०७ येथे संपर्क साधावा. * अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील जाणून धेण्यासाठी कृपया निविदा प्राप्रत्र काळजीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्य पाठविण्यात येईल. ( त्यातील तपशील हा या सूचनेचा भाग समजण्यात येईल ) ही सूचना कर्जदार / हमीवार / तारणदार यांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे. दिनांक : २०/०५२०२३ स्थळ : नशे मुंबई MANAPPURAM FINANCE LTD.	कन्व्हेयन्स, व्हॅट	/ जीएसटी आदींचा भरणा र	बरेदीदार यांना क	रावा लागेल. यश	स्वी खरेदीदार यां	ना प्राप्तिकर कार	गदा १९६१ मधील	तरतुदी ज्यात मूल	, नावजा न स्रोतातून करन
अधीन असेल. * यापुदील अधिक माहितीसाठी प्राधिकृत अधिकारी यांच्याशी दूरध्वनी क्रमांक : + ९१ ९९२० २१८४०७ येथे संपर्क साधावा. * अटी आणि प्रार्ती यांचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कृपया निविदा प्रपत्र काळ्जीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध् पाठविण्यात येईल. ( त्यातील तपशील हा या सूचनेचा भाग समजण्यात येईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार यांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे दिनांक : ३००७५२०२३ स्वर्था असेद् रिकन्स्ट्रक्या ति स्वर्था : नवी मुंबई MANAPPURAM FINANCE LTD. CIN : L65910KL1992PLC00 Registered Office: W - 4/ 638A, Manappuram H P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala,	जी सदरील स्था * विक्री प्रक्रिया ही	तर मालमत्तेच्या खरेदीच्या सं सदरील कायद्यात नमट केव	दर्भात आहे, त्याच नेल्या अटी आणि	11 पूर्वता करावी ल त्या अंतर्गत बर्ना	ागल. वेण्यात आलेले नि	यम तसेच वरील	प्रमाणे विस्ताराने	नमद केलेल्या अ	टी आणि शती
* अटी आणि शर्ती यांचा सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कृपया निविदा प्रपत्र काळजीपूर्वक वाचावे जे प्राधिकृत अधिकारी यांच्याकडून इ मेलच्या माध्य पाठविण्यात येईल. (यातील तपशील हा या सूचनेचा भाग समजण्यात येईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार यांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे. (प्राधिकृत अधिकारी) स्थळ : नवी मुंबई सुरक्षा असेद् रिकन्स्ट्रक्यान रि टांग : L65910KL1992PLC00 Registered Office: W - 4/638A, Manappuram H P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala,	अधीन असेल.								
पाठविण्यात येईल. ( त्यातील तपशील हा या सूचनेचा भाग समजंण्यात येईल ) ही सूचना कर्जदार / हमीदार / तारणदार यांच्यासाठी सरफेसी कायदा आणि त्या अंतर्गत बनविण्यात आलेल्या नियमांच्या अनुसार ३० दिवसांची वैधानिक सूचना आहे. दिनांक : ३०,०५१,०२३ स्थळ : नवी मुंबई CIN : L65910KL1992PLC00 MANAPPURAM FINANCE LTD. CIN : L65910KL1992PLC00 Registered Office: W - 4/ 638A, Manappuram H P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala,	* यापुढाल आधक * अटी आणि शर्त	माहितासाठा प्राधिकृत अधि यांचा सविस्तर तपशील ज	कारा याच्याशा दूर नाणून घेण्यासाठ	रध्वना क्रमाक : +   कृपया निविदा	- ९१ ९९२० २१८४ प्रपत्र काळजीपट	०७ यथ संपक स कि वाचावे जे प्र	।धावा. ाधिकृत अधिकार्र	ो यांच्याकडून इ	मेलच्या माध्य
दिनोंक : ३०/०५/२०२३ स्थळ : नवी मुंबई MANAPPURAM FINANCE LTD. MANAPPURAM FINANCE LTD. CIN : L65910KL1992PLC00 Registered Office: W - 4/ 638A, Manappuram H P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala,	पाठविण्यात येई	ल. ( त्यातील तपशील हा या	सूचनेचा भाग सम	ाजण्यात येईल )			-		
CIN : L65910KL1992PLC00 MANAPPURAM FINANCE LTD. Registered Office: W - 4/ 638A, Manappuram H P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala,	दिनांक : ३०/०५/२०		वाठा सरफसा क	ાવવા આણિ ત્વી ઉ	१तगत बनावण्यीत	। जालल्पा नियम	ાંઘ્વા અનુસાર ફળો	(प्राधिक	त अधिकारी )
MANAPPURAM FINANCE LTD. Registered Office: W - 4/ 638A, Manappuram H P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala,	स्थळ : नवी मुंबई							सुरक्षा असेट् रि	कन्स्ट्रक्शन लि
MANAPPURAM FINANCE LTD. Registered Office: W - 4/ 638A, Manappuram H P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala,									
P.O. Valapad, Thrissur - 680 567, Kerala,									
लिलावाची नोटीस	MANAPPURA	M FINANCE LTD.				F	Registered Office P.O. Valapa	: W - 4/ 638A, Ma ad. Thrissur - 680	anappuram Ho
							1 ioi iaiape		507, Relaia,
विशेषकर गिरवीकर्ताओं और सामान्य रूप में जनता को एतदुद्वारा सूचित किया जाता है कि निम्नलिखित अकाउंट्स में रखे गए सोने के आभूषणों की सार्वजनिक नी	विशेषकर गिरनीट	र्ताओं और सामान्य कप में	जनता को एतटट			लेखित अकाउंट	·		

अवकाळीनं

मात्र, त्यानंतर पुढील ३ अवकाळीनं हैदोस घातला आहे.

स्टॉलवरून 'रेलनीर' गायब नऊ खासगी, कंपन्यांना बाटलीबंद पाणीविक्रीस परवानगी

प्रातःकाल

मुंबई, दि. २९ (प्रतिनिधी) : इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) रेल्वे स्थानक आणि मेल-एक्स्प्रेसमध्ये बाटलीबंद 'रेलनीर' पाण्याचा परवठा केला जातो. अंबरनाथमधील 'रेलनीर'च्या कारखान्यातून मध्य, पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागात 'रेलनीर'चा पुरवठा करण्यात येतो. मात्र, मागणीत वाढ झाल्यानंतर 'रेलनीर'चा पुरवठा करण्यात आयआरसीटीसी

> अपयशी ठरली आहे. त्यामुळे मध्य, पश्चिम, हार्बर रेल्वेच्या स्थानकांतील स्टॉलवरून 'रेलनीर'च्या बाटल्या गायब झाल्या असून रेल्वे प्रशासनाने आता स्थानकांवर नऊ खासगी कंपन्यांना बाटलीबंद पाण्याचा पुरवठा करण्यास परवानगी दिली आहे. गेल्या

~	<b>मालमत्तेचे विवरण</b> अंबर खान सीएचएस लि., तुकाराम नगर, आयरे रोड, डोंबिवली		साराश आहे. अधे वर्ष वित्तीय अहवालाचे स्वरूपते स्टाक एक्सचज वेबसाइट f वेबसाइट अर्थात www.valencianutrition.com वर उपलब्ध आहे.
	बँक ऑफ महाराष्ट्राकरिता		
	नरिंदर सिंह राय		
क : २३.०५.२०२३	महाव्यवस्थापक - एआरसी व प्राधिकृत अधिकारी,		ठिकाण : मुंबई
ाण : ठाणे	ठाणे शाखा		दि. २९.०५.२०२३

	नोंदणीकरण कार्यालय : युनिट क्र.	१०२. मोर	या लॅंडमार्क	<b>५२, न्यू</b> लिं	क रोड, इ	न्फिनीटी म	गॅलजवळ,	अंधेरी (पा	श्चिम), मुंब	ई – ४००	०५३
				·/ 3					~~ <i>,,</i> 3		(रु. ल
	1	<u> </u>	स्थायी लेखाण	परीक्षित अहवाल	गाचे स्वरूप		<u> </u>	एकत्रित लेखा	परीक्षित अहवाल		<u> </u>
		तिमाही अखोर	तिमाही अखोर	तिमाही अखोर	वर्ष अखोर	वर्ष अखोर	तिमाही अखोर		तिमाही अखोर	वर्ष अखोर	वर्ष अ
अ. क.	तपशील	३१ मार्च,	३१ डिसेंबर,	३१ मार्च,	३१ मार्च,	३१ मार्च,	३१ मार्च,	३१ डिसेंबर,	३१ मार्च,	३१ मार्च,	381
۶n.		2023	2022	2022	2023	2022	2023	2022	2022	2023	20
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(लेखाप
१.	कामकाजातून महसूल	-	-	-		-	-				
ર.	अन्य उत्पन्न	१८.६५	6.40	-	१८.६५	१०.२९	86.00	-		१८.००	
ર.	एकूण महसूल (१+२)	१८.६५	6.40	-	१८.६५	१०.२९	१८.००	-		१८.००	
κ.	खर्च :										
L	फिनीश्ड गुड्स, स्टॉक इन ट्रेड व कार्य चालू आहे यांचे इन्वेंटरीजमधील बदल -		-	-							
	कर्मचारी लाभ खर्च	२.१०	0,30	-	२.४०	१.८६	२.४०	०.६०	0,30	२.४०	
	वित्त मूल्य		-	-	-						
	घसारा व परिशोधन खर्च	<u> </u>	-	-	-						
	अन्य खर्च	6.00	५.२२	રૂરૂ.५५	१६.२३	२०.९२	શ્બ.દદ	8.64	९.२३	१५.६६	१
	एकूण खर्च (४)	९.१०	५.५२	રૂરૂ.५५	१८.६३	२२.७८	१८.०६	५.४५	९.५३	१८.०६	२
ц.	अतिरिक्त बाबी व कर पश्चात नफा (तोटा) (३-४)	9.44	१.९८	(३३.५५)	०.०२	(१२.४९)	(०.०६)	(५.४५)	(९.५३)	(०.०६)	(११
દ્દ.	अतिविशेष बाबी	-	-	-	(२३१.९७)	-		(२३१.९७)		(२३१.९७)	
હ.	अतिविशेष बाबी व करपश्चात नफा/तोटा (५-६)	૬.५५	१.९८	(३३.५५)	(२३१.९५)	(१२.४९)	(०.०६)	(२३७.४२)	(९.५३)	(२३२.०३)	(११
८.	कर खर्च	(१.१०)	-	१.२९	-	१.१०			१.१०		
	१. चालू कर -		-	-							
	२. स्थगित कर	(१.१०)	-	१.२९	-	१.१०			१.१०		
९.	कालावधीकरिता नफा (तोटा)	१०.६५	१.९८	(३४.८४)	(२३१.९५)	(१३.५९)	(०.६०)	(२३७.४२)	(१०.६३)	(२३२.०३)	(१२
१०.	अन्य सर्वसमावेशक उत्पन्न		-	-	-						
११.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न कालावधी/वर्ष (९+१०) समाविष्ट नफा/तोटा	૧૦.૬५	१.९८	(३४.८४)	(२३१.९५)	(१३.५९)	(०.६०)	(२३७.४२)	(१०.६३)	(२३२.०३)	(१२
१२.	इक्विटी भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १ प्रत्येकी, संपूर्ण प्रदानित)	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४३.९८	६,३४
શ્ર્.	प्रति भाग भांडवल उत्पन्न रु. १/- प्रत्येकी										
	१. मूळ	0.00	0.00	(०.०१)	(0.08)	(0.00)	0.00	(0.08)	0.00	(0.08)	
	२. सौम्यीकत	0.00	0.00	(0.08)	(0,08)	(0,00)	0,00	(0.08)	0,00	(0.08)	

ठिकाण : मुंबई

दिनांक : २९.०५.२०२३

१. कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित असल्यानुसार त्यांचा अवलंब करण्याकरिता इंडियन अकाउंटिंग स्टॅंडईस (आयएनडी-एएस) यांच्यासह अनुपालनामध्ये तयार केला आहे व विस्तारित लागू अकाउंटिंग प्रॅक्टीसेस व पॉलिसीज मंजूर केले आहेत.

र. संचालक मंडाळाद्वारे पुत्र:निर्धारित करण्यात येत आहे व त्यांची सभा दि. २९ मे, २०२३ रोजी संचालक मंडळाद्वारे मान्य करून लेखा समितीद्वारे शिफारस करण्यात येणार आहे. ३. इंडियन सबसायडरी विदेझ (एफझेडई) इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या वित्तीय अहवालासह स्थायी निष्कर्ष.

आयएनडी एएस-१०८ च्या आवश्यकतेअनुसार सिंगल बिझीनेस सेगमेंट मध्ये ऑपरेटिंग अनुसार कंपनी आवश्यक करत आहे

. वितीय वर्ष २०१९-२० दरम्यान कंपनीच्या कार्यालयामध्ये आयकर विभाग अनुच्छेद १३२ अंतर्गत आयोजित केली आहे. कंपनीने खटला आयकर मागणी ६. २११.१३ लाख वितीय वर्ष २०१४-१५ ते २०२५ २१ दरम्यान अनुच्छेद १४३(३) अनुच्छेद १५३ए/१४३ (३) अंतर्गत आदेश जारी केले आहे. कंपनीने सीआयटी (अपील) आयोजित केला होता त्यामुळे तेव्हापासून कंपनीस बीएसई कडून कोणतेही पुढील संपर्क सधण्यात आला नाही आहे

स. संदर कंपनी कालावधीच्या दरम्यान सिक्युरिटीज प्रीमियम यांच्यासमवेत सेबी मार्फत इन्हवेस्टर चौंकशीच्या संबंधात आदेश क्र. सेबी/ एचओ/ आयएसडी/ओडब्ल्यू/पी/२०१७/१८१८३ दि. ७ ऑगस्ट, २०१७) सॅटमधील अपील मध्ये आधारित कायदेशीर अनुसार वेळेनुसार रोअर प्रीमीअम आकडेवारी यांच्यामध्ये दर्शवली नाही आहे व चूकीची नोंदवली आहे. आता सदर व्यवस्थापन सुधारणा व अर्ज दाखल यांच्या प्रक्रियेअंतर्गत व सदर सुधारणा करून अर्ज करता येईल.

मागीत कालावधीची आँकडेवारी सदर कालावधीच्या वर्गीकरण करण्याच्या पुष्टी करण्याकरिता आवश्यकतेनुसार नव्याने करण्यात येणार आहेत

सतिष पंचारिया व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०००४२९३४

वॅलेंसिया न्युट्रिशन लिमिटेड

(डीआयएन : ०९०७२४०५)

(पॅन: बीजेपीपीएस६२९३ई)

संपूर्ण वेळ संचालक व सीएफओ

सही/

जय शाह

सूचना नहीं दी जाएगी

गिरवियों की सूची अहमदनगर, बोलेगांव एमआयडीसी अहमदनगर 130090700035066, 5068, 5162, 5254, 5281, 5316, 5320, 5341, दिल्ली गेट अहमदन 130070700031465, 1487, 1490, 130070730034921, 4940, 4996, 5130, लिंक रोड संगमनेर 131820700019525, 9529, 9597, 131820730009507, 9508, नवीपेठराहुरी 134010730018043, 8046, संगमनेर रोडश्रीरामपुर 132540700024063, तेलिकुंड अहमदनगर 119670700031846, 1937, 1939, औरंगाबाद, आकाशवाणी चौक औरंगाबाद 126600700025359, 5395, 5436, 5486, 5499, चिकलठाणा औरंगाबाद 116570700039842, सिकडो एन-8 औरंगाबाद 118090700066107, 6160, 6281, 6298, 6313, 6361, 6378, 6383, 6384, 6487, 6504, 118090730022518, 2598, 2711, 2712, 2747, गारखेड औरंगाबाद 118080700035779, कलामंदिर नांदेड 126090700047338, 7378, 7395, 7420, 7520, 7543, 7563, 126090730023224, 3250, 3348, क्रांती चौक औरंगाबाद 117010700042272, 2341, 2374, 2391, 2411, 2483, 117010730035114, एमआयडीसी वळूज औरंगाबाद 126620700073973, 3976, 3979, 3987, 4201, 4208, 4273, पुंडलिक नगर औरंगाबाद 117560700052192, 2300, 2492, रेल्वे स्थानक रस्ता औरंगाबाद 118310700048961, 8968, 9110, 9129, 9155, 9224, 9266, 9283, 9332, 9375 118310730028064, सदाशिव नक्षर 122090700049237, 9264, 9305, 9340, 9365, 9403, 9499, 9501, 9507, 122090730013850, 3918, 3919, ठिळकपथ औरंगाबाद 112370700035988, 6002, वैजापूर 135570700025328, 5336 5375, 5429, विष्णू नगर औरंगाबाद 125810700034261, 4309, 4330, 4360, 4398, 125810730016498, 6547, विवेकानंद नगर औरंगाबाद १२६८८०७००५२२३३, २२७८, २३९७, २६८४, जळगाव, भुसावळ जळगाव १३२२४०७०००२८२२२, ८३८९, ८४१५, ८४४३, 132240730014610, 4672, 4674, 4774, एम. जी.रोड जळगाव 133100700024243, 4250, 4286, 4295, 4323, 4363, 4386, 4420, 133100730011940, 1944, कोल्हापूर, इचलकरंजी 134950700034566, 4616, 4681, 4725, 4743, 4763, 4789, 4855, 4892, 4939, 4996, 134950730027176, 7411, जयसिंगपुर 134960700024851, 5210, 5259 134960730016208, मुंबई, अंधेरी ईस्ट मुंबई 126610700020456, लालबाग मुंबई 126440700015299, पवई मुंबई 126120700024604, मुंबई सिटी, जरिमारी कुर्ला 132590700008693, वैशाली नगर मुलूंड 128480700019377, नागपुर बेझान बाग नागपूर 125740700034391, 4431, काम्पटी 102180700755201, 5335, 102180730046437, नाशिक, कानेडा कॉर्नर नाशिक 124300700018524, 8612, 124300730014512, सिकडो 111510700054242, 4271, 4304, 4345, 111510780000051, देओलाली नाशिक 114760700032235, 2251, 2361, 114760730016616, 6641, नागजी चौक नाशिक 123970700022144, नाशिक रोड 109750700028529, 8592, 8599, 109750730017457, पंचवटी नाशिक 116350700036762, 6778, 6815, 6857, 6863, 6954, 6958, 6968, 6970, 116350730016875, 6921, 6960, 6969, 6988, 7023, 7029, 7043, 7093, पारिजात नक्षर 123830700021772, 1843, 123830730010543, सारदा सर्कल 112520700021342, 1374, 1400, 1424, शिवाजी नगर नाशिक 113540700029359, 9467, 9468, 113540730016816, 6855, 7000, 7034, 7035, परभणी, साई रोडपात्री 134480700030484, 134480730029526, पुणे, भोसरी 107290700075795, 5850, 5962, 6060, 6128, 107290730052290, 2809, 3172, 3189, 3229, 3348, 3380, चाकणपुणे, 112870700052868 2935, चंदन नगर मुख्य रस्ता 108400700109312, 9468, 9469, 108400730071316, 1591, चिंचवड 102830700774151 4167, 102830780000075, धनकवडी 112270700042834, 2854, 2890, 2913, 112270730026873, दत्तनगर चौक पुणे 121650700037393, 7407, 7449, 7483, 7493, 7506, 7568, 7602, 7628, फुजेवाडी वापोडी 114020700035396, 5404, 5561, हडसपर 107910700094501, 4648, 4715, 4837, 107910730057060, 7152, काळेवाडी पुणे 110110700052915, 2944, 3044, कात्रज पुणे, 113110700055218, 5383, 5387, 113110730032347, खडकी 102790700749979, 102790700750026, 102790730024004, कोंढवा पुणे, 110090700070541, 0750, 0799, 110090730034031, 4186, 4245, 4318, कुंभारवाडा 108560700049885, 9907, 9925, 9945, 9951, 9994, 108560700050069, एम.जी.रोड पुणे 120600700037378, 7401, 7523, नारायणक्षाव 117440700021227, 1236, 1243, 1276, 1280, 117440730018260, 8296, निगडी 108490700069853, सदाशिव पेठ 112010700026588, 6720, 6744, 112010730029059, सांगवी 109480700046332, 6383, 6406, शुक्र वारपेठ 104140700735704, थेरागाव 110430700067661, येरवडा 107890700086754, 6864, 6926, रायगड, ाजार रोड खोपोली 128190700036470, 6494, 6539, 6558, 6568, 6600, 6603, खांदा कॉलनी 135050700014856, खारघर सेक्टर 8 131350700013688, न्यू पनवेल पूर्व 135660700013523, 3547, 3619, 3647, रत्नागिरी चिपलूण 139170700001793, 139170730000790, मारुती मंदिर 112960700023052, 3100, 3155, 3156, 3183, 112960730009076, रत्नागिरी 139180700002733, 139180730001317, सांगली, आझाद चौक इस्लामपुर 135190700020536 0572, 0573, 0594, 0668, 0695, 0716, 0734, 135190730016287, 6346, 6394, 6396, शिवाजी पुतळा चौक सांगली, 110260700030047, 0079, 0152, 110260730030595, 0713, विश्राम बाग 111620700030281, सातारा, कोरेगांव सातारा 120230700017751, सोलापूर, बस स्थानक सोलापूर 117640700046472, 6576, 6622, 6624, 6645, 6656, 6658, 6673, हुडगे रोड 122700700059254, 9317, 9385, 9452, 9520, 9524, 9561, 9568, 122700730019516, लक्ष्मी मार्केट सोलापूर 122850700032926, 2964, 2994, 3003, 3057, 3061, सिद्धेश्वरपेठ सोलापूर 119880700046000, 6089, वीआयपी रोड सोलापूर, 118680700059502, 9509, 9530, 118680730020695, वामन नगर सोलापूर 124690700042818, 2887, 2907, 2930, 3034, 3064, 3091, 3097, 124690730019849, ठाणे ऐरोली सेक्टर 4 131440700015066, अंजूर फात्र 129870700016880, बेलवली बदलापूर 101540700782378, 2395, 2473, 2493, 2648, भिवंडी 101530700752523, 2589, 2688, 2797, 2838, 101530730015641, दादापाटील वाडी ठाणे, 110240700024594, 4657, डोंबिवली 100960700789878, 9992, 100960730033886, घणसोली रेल्वे स्थानक 102270700742313, 2314, कल्याण 100530700179718, 100530730034018, खडकापांज सर्वल 132800730018683, लाल चौक उल्हासनगर 125330700029944, ठाणे 100950700790180, 0214, 0281, विरार 106120700062703, 2796, 2926, 3067,

जिन्होंने रजिस्टर्ड पत्र द्वारा सूचित किए जाने के बावजूद अपने लोन की रकम नहीं चुकाई है. जिन आयटम्स की नीलामी नहीं हो पाएगी, उनकी नीलामी किसी अन्य दिन बिना

पुनः सूचना दिए की जाएगी. नीलामी के स्थान व तिथि (अगर कोई हो) में परिवर्तनों की कोई सूचना नीलामी केन्द्र या वेबसाइट पर लगाई जाएगी तथा इस बारे में कोई अन्य

उपरोक्त नीलामी में भाग लेने के इच्छुक व्यक्तियों को निम्नलिखित का पालन करना होगा:– इच्छुक बोलीकर्ताओं को ईएमडी के रूप में रू. 10,000/– नीलामी के दिन नुकद जमा कराना होगा (असफल बोलीकर्ताओं को बाद में लौटा दिया जाएगा). बोलीकर्ता को वैध पहचना प्रमाण/पैन कार्ड साथ लेकर आना होगा. अधिक जानकारी के लिए कृपया 9072604049 पर संपर्क करें.

अधिकृत अधिकारी मणप्पुरम फायनेंस लि. हेतु